



'SUB' का साथ, आपका विकास !

Since 1935



'SUB' का साथ, आपका विकास !

सांगली अर्बन को- ऑप. बँक लि., सांगली
(शेड्युल्ड को-ऑप बँक)


प्रधान कार्यालय : ४०४, खणभाग, सांगली 416416, फोन : (0233) 2376236/37/38
Email : subsachiv@gmail.com Visit us : www.sangliurbanbank.in

सांगली अर्बन बँक



Sangli Urban Bank

'SUB' का साथ, आपका विकास!



कर्मयोगी, संस्थापक
मा. कै. महादेव हरि तथा अण्णा गोडबोले

सांगली अर्बन बँक



Sangli Urban Bank

सांगली नगरीचे आराध्य दैवत



॥ श्री गजानन प्रसन्न ॥

सांगली अर्बन बँक



Sangli Urban Bank

'SUB' का स्वार्थ, आपका विकास!

* संचालक मंडळ *



श्री. गणेश ह. गाडगीळ
कार्याध्यक्ष



सीए. श्री. श्रीपाद द. खिरे
उपाध्यक्ष



सीए. श्री. अनंत वा. मानवी
संचालक



डॉ. श्री. रविंद्र शि. आरळी
संचालक



श्री. हणमंतराव य. पाटील
संचालक



श्री. श्रीकांत क. देशपांडे
संचालक



श्री. संजय जो. पाटील
संचालक



श्री. संजय पां. धामणगांवकर
संचालक



श्री. शैलेंद्र अ. तेलंग
संचालक



डॉ. श्री. रणजित र. चव्हाण
संचालक



श्री. कालिदास र. हरिदास
संचालक



श्री. सागर सु. घोंगडे
संचालक

सांगली अर्बन बँक



Sangli Urban Bank

'SUB' का श्वाभ, आपका विकास!



श्री. सत्यनारायण ने. मालू
संचालक



सौ. स्वाती मु. करंदीकर
संचालिका



श्री. अश्विनी ज. आठवले
संचालिका



श्री. रविंद्र वि. भाकरे
संचालक



श्री. मनोज बा. कोरडे
संचालक



सीए. श्री. सागर श्री. फडके
तज्ज्ञ स्वीकृत संचालक



श्री. विश्वास प. चितळे
तज्ज्ञ स्वीकृत संचालक



श्री. उल्हास वि. नायक
मुख्य कार्यकारी अधिकारी

* व्यवस्थापन मंडळ *



सीए. श्री. श्रीपाद द. खिरे
अध्यक्ष



श्री. गणेश ह. गाडगीळ
सदस्य



श्री. संजय पां. धामणगांवकर
सदस्य



श्री. अशोक वि. सावंत
सदस्य



श्री. श्रीपाद प. चितळे
सदस्य



श्री. नारायण रा. बोर्गीकर
सदस्य



बँकेचे संस्थापक कै. म. ह. तथा अण्णा गोडबोले यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्याते प्रकाश पाठक, धुळे यांचे 'समरस राष्ट्र समृद्ध राष्ट्र' या विषयावर व्याख्यान झाले. याप्रसंगी बोलताना श्री. प्रकाश पाठक, व्यासपीठावर डावीकडून बँकेचे उपाध्यक्ष सीए. श्री. श्रीपाद खिरे, रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक श्री. विलास चौथाई, बँकेचे अध्यक्ष श्री. गणेश गाडगीळ, संचालक श्री. शैलेंद्र तेलंग व माजी संचालिका डॉ. श्रीमती वासंती पराडकर व उपस्थित श्रोतृवर्ग.



बँकेच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त व्हॉट्सअप बँकिंग सेवेचा शुभारंभ मा. आ. श्री. सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बँकेचे अध्यक्ष श्री. गणेश गाडगीळ, उपाध्यक्ष सीए. श्री. श्रीपाद खिरे, श्री. माधवराव घाटगे, संचालक श्री. एच. वाय. पाटील, श्री. सतीश मालू, माजी संचालक प्रकाश बिरजे, रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक श्री. विलास चौथाई, विभाग कार्यवाह प्रा. श्री. सुनील कुलकर्णी, शाखा सल्लागार श्री. शांतीनाथ कांते, श्री. श्रीकांत शिंदे व उपस्थित ग्राहक, सभासद वर्ग.

व्हॉट्सअप बँकिंग सेवेचा शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना आ. सुधीरदादा गाडगीळ व उपस्थित मान्यवर.



महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त मा. श्री. अनिल कवडे यांनी बँकेस सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत करताना बँकेचे अध्यक्ष श्री. गणेश गाडगीळ.

सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., सांगली.

(शेड्युल्ड को-ऑप.बँक)

प्रधान कार्यालय, ४०४, खणभाग, सांगली,

नोंदणी क्रमांक : १९३८८ दि. ४-११-१९३५ Website : www.sangliurbanbank.in

बँकिंग लायसन्स क्र. : ए.सी.डी./एमएच.२७७ पी

दूरध्वनी क्रमांक : प्रधान कार्यालय, इपीबीएक्स - (०२३३) २३७६२३६, २३७६२३७, २३७६२३८,

email : subsachiv@sangliurbanbank.com

संचालक मंडळ

१)	मा.श्री. गणेश हरि गाडगीळ, अध्यक्ष	डी.एम.ई.	सराफी व्यवसाय
२)	मा.सीए.श्री.श्रीपाद दत्तात्रय खिरे, उपाध्यक्ष	बी.कॉम., एफ.सी.ए.	स्वतंत्र व्यावसायिक
३)	मा.सीए. श्री.अनंत वामनराव मानवी	बी.कॉम.एफ.सी.ए.	स्वतंत्र व्यावसायिक
४)	मा.डॉ. श्री.रविंद्र शिवशंकर आरळी	एम.डी.	स्त्री रोग तज्ञ
५)	मा.श्री. हणमंतराव यशवंत पाटील	बी.कॉम.	सामाजिक कार्यकर्ते
६)	मा.श्री. श्रीकांत कमलाकरराव देशपांडे	बी.एस्सी	व्यापार
७)	मा.श्री. संजय जोतीराम पाटील	डी.एम.ई.	स्वतंत्र व्यावसायिक
८)	मा.श्री. संजय पांडुरंग धामणगांवकर	बी.एस्सी.(फिजिक्स),	प्रमोटर्स अँड बिल्डर्स
९)	मा.श्री. शैलेंद्र अशोक तेलंग	बी.ई.(इले.)	व्यापार
१०)	मा.अॅड. श्री.रणजित रमेश चव्हाण	बी.एस्सी, एल.एल.बी.(स्पे.)	वकिली
११)	मा.श्री. कालिदास रघुनाथ हरिदास	--	स्वतंत्र व्यावसायिक
१२)	मा.श्री. सागर सुभाष घोंगडे	बी.ए. व डिप्लोमा इन फोटोग्राफी	फोटोग्राफी व्यवसाय व सामाजिक कार्यकर्ते
१३)	मा.श्री.सत्यनारायण उर्फ सतीश नेमीचंद मालू	बी.कॉम.	व्यापार
१४)	मा.सौ. स्वाती मुकुंद करंदीकर	बी.कॉम,एम.बी.ए.फायनान्स	व्यापार
१५)	मा.सौ. अश्विनी जयंत आठवले	बी.कॉम, जीडीसी अँड ए	स्वतंत्र व्यावसायिक
१६)	मा.श्री. रविंद्र विरभद्र भाकरे	--	सामाजिक कार्यकर्ते
१७)	मा.श्री. मनोज बाळासो कोरडे	एम.ए.पॉलिटिक्स	व्यापार
१८)	मा.श्री. सागर श्रीपाद फडके तज्ञ स्वीकृत संचालक	बी.कॉम., एफ.सी.ए.	स्वतंत्र व्यावसायिक
१९)	मा.श्री. विश्वास परशुराम चितळे तज्ञ स्वीकृत संचालक	बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन)	स्वतंत्र व्यावसायिक

श्री.उल्हास विठ्ठल नायक
एम.कॉम.,सी.ए.आय.आय.बी., जी.डी.सी. अँड ए.
मुख्य कार्यकारी अधिकारी

मे. के जी बी अँड जे असोसिएट्स
चार्टर्ड अकौंटंट्स
वैधानिक लेखापरीक्षक, कोल्हापूर

सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., सांगली

बँकेचे नांव	:	सांगली अर्बन को-ऑप.बँक लि., सांगली (शेड्युल्ड को-ऑप.बँक)
प्रधान कार्यालयाचा पत्ता	:	सि.स.नं.४०४, खणभाग, सांगली-४१६ ४१६
नोंदणी दिनांक	:	४ नोव्हेंबर, १९३५
बँकिंग लायसन्स क्रमांक	:	ए.सी.डी./एम.एच.२७७ पी, दिनांक १९-०८-१९८१
कार्यक्षेत्र	:	अ) बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्याच्या सीमेइतकेच राहिल. ब) याचप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि संबंधित राज्यांच्या सहकार खात्याच्या परवानगीने अन्य राज्यात उघडलेल्या शाखा त्या राज्याच्या ज्या जिल्ह्यात काम करीत आहेत, तो जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रात धरला जाईल.

दिनांक ३१-०३-२०२३ अखेर		रक्कम रु. लाखांत
१)	प्रधान कार्यालयासहित एकूण कार्यालये	३७
२)	सभासद -	
	नियमित	६४४५७
	नाममात्र	२९२७
३)	वसूल भाग भांडवल	३८८०.२५
४)	एकूण राखीव व इतर निधी	१७०३७.५४
५)	ठेवी - बचत	२२९०१.२१
	चालू	४०९६.७९
	मुदत	८३५३६.९२
	एकूण ठेवी	११०५३४.९२
६)	कर्जे - तारणी	६३२८७.६८
	विनातारणी	१७५९.६३
	एकूण कर्जे	६५०४७.३१
	अग्रक्रम क्षेत्रातील कर्जांचे एकूण कर्जांशी प्रमाण	६१.७६%
	दुर्बल घटकांना दिलेल्या कर्जांचे एकूण कर्जांशी प्रमाण	१३.०१%
७)	बाहेरील कर्जे -	२९७१.१०
	१) SUB Long Term Deposit (LTD)	३८९.३८
	२) SUB PDI Bond 2023	७०३.३०
	३) इतर बाहेरील कर्जे	१८७८.४२
८)	गुंतवणूक -	५१७९२.०७
९)	अ) थकबाकी प्रमाण	१७.१५%
	ब) नेट एन.पी.ए. प्रमाण	२.९४%
१०)	ऑडिट वर्ग	'ब'
११)	सन २०२२-२०२३ चा निव्वळ तोटा	(-) १७४१.८०
१२)	एकूण सेवक - चतुर्थ श्रेणी	४७
	इतर	२१४
१३)	खेळते भांडवल	१२८४७१.०४

सांगली अर्बन को. ऑपरेटिव्ह बँक लि, सांगली.

वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

फक्त सभासदांसाठी

सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., सांगली या बँकेची '८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा' मंगळवार, दिनांक २९-०८-२०२३ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता विष्णूदास भावे नाट्यमंदीर, हरभट रोड, सांगली-४१६ ४१६ या ठिकाणी खालील कामकाजांकरिता होणार आहे. सदर सभेस आपण उपस्थित राहावे, ही विनंती.

* सभेपुढील विषय *

- १) दिनांक २२-०९-२०२२ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- २) मा. संचालक मंडळाने तयार केलेला दिनांक ३१ मार्च २०२३ अखेरचा ताळेबंद, नफा-तोटा पत्रक व सन २०२२-२०२३ चा संचालक मंडळाच्या कामकाजाचा अहवाल स्वीकृत करणे.
- ३) बँकेच्या सन २०२२-२०२३ या वर्षासाठी मा.वैधानिक लेखापरीक्षक यांच्याकडून आलेला दिनांक ३१-०३-२०२३ अखेरचा ऑडिट मेमोरेंडम स्वीकृत करणे व सन २०२१-२०२२ च्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालाच्या दोष-दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे.
- ४) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ चे नियम ४९ अन्वये मा.वैधानिक लेखापरीक्षकांनी बुडीत असल्याबद्दल प्रमाणित केलेली कर्ज खाती, वसुलीचा हक्क अबाधित ठेवून निर्लेखित करणे.
- ५) सन २०२२ - २०२३ मध्ये सूट-सवलत व एकरकमी परतफेड योजने अंतर्गत व्याजामध्ये सवलत देऊन कर्ज खाती भागविली, त्याची नोंद घेणे.
- ६) सन २०२२ - २०२३ या सालात बँकेचे संचालक व त्यांचे नातेवाईक यांनी घेतलेल्या कर्जाची माहिती घेणे.
- ७) बँकींग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ मधील तरतुदीनुसार रिझर्व्ह बँकेचे परिपत्रकास अनुसरून आर्थिक वर्ष सन २०२३-२०२४ या वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षक यांचे नेमणूकीबाबत केलेली कार्यवाही या संदर्भातील माहितीची नोंद घेणे.
- ८) सन २०२३-२४ चे अंदाज पत्रकाची नोंद घेणे.
- ९) बँकेच्या स्टाफींग पॅटर्नला मान्यता देणे.
- १०) सदर वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित असलेल्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापीत करणे.
- ११) सभासदांना प्रशिक्षण देणेबाबतचा पुढील वर्षीचा आराखडा तयार करणे.
- १२) मा.अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांची चर्चा करणे.

ठिकाण : सांगली

दिनांक : १५/०७/२०२३

मा. संचालक मंडळाचे आदेशावरून

उल्हास विठ्ठल नायक

मुख्य कार्यकारी अधिकारी

सभासदांना सूचना -

- १) वार्षिक सर्वसाधारण सभेची वेळ जरी दुपारी ३.०० वा. असली तरी सर्व सभासदांनी दुपारी २.३० वाजता उपस्थित राहावे. दुपारी २.३० ते ३.०० या वेळेत सर्व सभासदांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- २) गणसंख्येअभावी सभा तहकूब झाल्यास सदर वार्षिक सभा त्याच दिवशी वरील ठिकाणी दुपारी ३.३० वाजता घेण्यात येईल व त्या सभेला गणसंख्या नसली तरी सभेचे कामकाज चालेल.
- ३) आपला पत्ता बदलला असल्यास नवीन पत्ता बँकेच्या प्रधान कार्यालयास त्वरित कळवावा.
- ४) भागधारक कंपन्या, फर्मस्, सोसायट्या इत्यादी संस्थांनी आपल्या संस्थेतर्फे वार्षिक सर्वसाधारण सभेत भाग घेऊन, प्रसंगी मतदान करण्याचा ठराव वा अधिकारपत्र बँकेकडे दि. १८-०८-२०२३ पूर्वी पाठविल्यास सोयीचे होईल.
- ५) महाराष्ट्र सहकार कायदा कलम ३२ मधील तरतुदीनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयसूचीवरील विषयासंबंधीची कागदपत्रे बँकेच्या प्रधान कार्यालयात सभासदांना दि. २३-०८-२०२३ ते दि. २५-०८-२०२३ या कालावधीत सुट्टीच्या दिवसाखेरीज, कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत मुख्य कार्यकारी अधिकारी अगर त्यांचे जागी कामकाज पाहणारे अधिकारी यांच्याकडे पाहावयास मिळतील.
- ६) सभासदांच्या भाग वर्गाच्या अर्जाचा विचार दिनांक १४-०८-२०२३ ते दिनांक २९-०८-२०२३ अखेर या मुदतीत तहकूब ठेवण्यात येईल.
- ७) बँकेची website : www.sangliurbanbank.in वर बँकेचा ८७ वा वार्षिक अहवाल दिनांक २४-०८-२०२३ पासून प्रसिध्द करित आहोत.

८७ व्या वर्षाचे प्रतिवृत्त

सन्माननीय सभासद बंधू भगिनीनो,

आपल्या बँकेच्या ८७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मी आपणा सर्वांचे संचालक मंडळाचे वतीने मनःपूर्वक स्वागत करीत आहे.

मे २०२२ मध्ये बँकेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सभासदांनी आमचा पारदर्शक कारभार आणि बँक अधिक प्रगतीशीलपणे चालवण्याच्या आमच्या आश्वासनाला पाठिंबा देऊन आम्हांला पुन्हा निवडून दिले आहे. आपल्या या विश्वासास पात्र राहून, आम्ही सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात बँकेचे आर्थिक व्यवस्थापन केले आणि सर्वच क्षेत्रात प्रगती केली. त्यामुळे यावर्षी बँकेला रु. ६२ लाख २४ हजार इतका नफा झाला आहे. बँकेचे नेट एनपीए चे प्रमाण २.९४% आले आहे. बँकेचा CRAR (कॅपिटल टू रिस्क असेट रेशो) १२.९७% आहे. रिझर्व्ह बँकेचा निकष कमीत कमी ९% इतका आहे. यावरून बँकेची प्रगती झाली असल्याचे दिसून येते.

कोरोनाचे संकट संपल्यानंतर सर्व उद्योगधंदे व्यवस्थित सुरु झाले आहेत. त्यामुळे बँकेतील ठेवीत व कर्जात वाढ झाली आहे. मात्र कच्च्या तेलाच्या किमतीतील सतत होणारे चढउतार, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेला संघर्ष आणि वाढलेली महागाई ही आव्हाने कायम आहेतच. आंतरराष्ट्रीय व भारतीय बाजारातील घडामोडीमुळे रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवणेचा पवित्रा घेतला आहे. परंतु या वर्षी (२०२३-२०२४) रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या धोरणात व्याजदरात वाढ केलेली नाही. याचा बाजारावर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. रिझर्व्ह बँकेने जून २०२३ मध्ये जाहीर केलेल्या पत धोरणात व्याजदरामध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत.

वरील सर्व पार्श्वभूमीवर आपल्या बँकेचे सन २०२२-२०२३ या वर्षाचे प्रतिवृत्त आपणांपुढे मंजूरीसाठी सादर करीत आहे.

वर्षभरातील बँकेच्या कामकाजाचा आढावा :-

सभासद संख्या व भाग भांडवल :-

दिनांक ३१/०३/२०२२ अखेर आपल्या बँकेची सभासद

संख्या ६३३३४ इतकी होती. अहवाल सालात यामध्ये २६९२ ने वाढ झाली आणि १५६९ ने घट झाली. यामुळे दिनांक ३१/०३/२०२३ अखेर सभासद संख्या ६४४५७ इतकी झाली.

दिनांक ३१/०३/२०२२ अखेर बँकेचे वसूल भाग भांडवल रु. ३६ कोटी ९७ लाख इतके होते. यामध्ये अहवाल सालात रु. ३ कोटी १९ लाख वाढ झाली व राजीनाम्यामुळे रु. १ कोटी ३६ लाख घट झाली. त्यामुळे दिनांक ३१/०३/२०२३ अखेर बँकेचे वसूल भाग भांडवल रु. ३८ कोटी ८० लाख इतके झाले आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यात भागभांडवल वाढवण्याची मोहिम सर्व शाखांमध्ये मोठ्या उत्साहात राबविण्यात आली. त्याला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच या कामासाठी सर्व सेवकांनी चांगले काम करून अवघ्या १५ दिवसात सुमारे १ कोटी १० लाख रुपये भांडवल जमा केले. ही मोहिम दि. ३१ मार्च २०२३ पर्यंत चालू होती. त्यामुळे दि. ३१ मार्च २०२३ अखेर भांडवलामध्ये चांगली वाढ झाली.

दिनांक ३१/०३/२०२२ अखेर बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR) ११.२१ % इतके होते. ते दिनांक ३१/०३/२०२३ अखेर १२.९७ % इतके झाले. रिझर्व्ह बँकेचा निकष ९% आहे. ज्या सभासदांनी अद्याप किमान रुपये १५००/- इतके भाग भांडवल घेतलेले नाही त्यांनी ते पूर्ण करावे तसेच त्यांनी रु. ५०००/- रकमेचे जादा भाग घ्यावेत ही नम्र विनंती आहे.

स्वनिधी :-

दिनांक ३१/०३/२०२२ अखेर बँकेचा एकूण स्वनिधी रु. ७४ कोटी ०७ लाख इतका होता. अहवाल सालात यामध्ये रु. ६ कोटी ५४ लाख वाढ झाली. त्यामुळे दिनांक ३१/०३/२०२३ अखेर बँकेचा एकूण स्वनिधी रु. ८० कोटी ६१ लाख इतका झालेला आहे. ही वाढ प्रामुख्याने रिव्हॅल्यूएशन रिझर्व्ह फंडामधील रु. ६ कोटी ४५ लाख वाढीमुळे झालेली आहे. दर ३ वर्षांनी बँक आपल्या स्वमालकीच्या जागा/इमारतीचे पुनर्मूल्यांकन करून घेते. दिनांक ३१/०३/२०२३ अखेरची अशी किंमत रु. ६१ कोटी ४८ लाख इतकी आहे. गुंतवणूकीच्या बाजारमूल्यात घट झाल्यामुळे गुंतवणूक घसारा निधीमध्ये रु. ५३ लाख वाढ झाली आहे. राखीव निधी मध्ये रु. ८ लाख ७४ हजार वाढ झाली आहे.

ठेवी :-

दिनांक ३१/०३/२०२२ अखेर बँकेच्या एकूण ठेवी रु.

१०९९ कोटी ९८ लाख इतक्या होत्या. अहवाल सालात रुपये ५ कोटी ३७ लाखाच्या ठेवी जमा झाल्या. त्यामुळे दिनांक ३१/०३/२०२३ अखेर बँकेच्या एकूण ठेवी रु. ११०५ कोटी ३५ लाख इतक्या झाल्या आहेत. ठेवीवरचा खर्च कमी करण्यासाठी बँकेने व्याजदरात कपात केली होती. परंतु सध्या इतर बँकांचे ठेवीचे व्याजदर वाढत आहेत. त्यामुळे आपल्या बँकेनेही गेल्या सहा महिन्यांपासून ठेवीचे व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चालू अहवाल सालात ठेवींमध्ये वाढ दिसून येते. गेल्या वर्षी ठेवींमध्ये लक्षणीय घट झाली होती.

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, यावर्षीही बँकेने ठेवीदारांच्या ठेवींच्या सुरक्षेसाठी डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन कडे ठेवींचा विमा उतरवला असून त्याचा आवश्यक विमा हप्ता रुपये १ कोटी ३१ लाख वेळेपूर्वी भरण्यात आला आहे. ही रक्कम अहवालातील नफा तोटा पत्रकातील खर्च बाजूच्या क्रमांक १४ समोर दर्शवलेली आहे.

बाहेरील कर्ज :-

रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेने बँकेने सन २०१८ मध्ये ग्राहकांकडून रु. १२ कोटी ६८ लाखाच्या दीर्घ मुदतीच्या ठेवी (LONG TERM DEPOSITS) स्वीकारल्या होत्या. त्याच्या मुदती दिनांक ३१ मार्च २०२३ व ३० एप्रिल २०२३ अखेर संपल्या आहेत. दि.३१ मार्च २०२३ अखेरीस रु. ८ कोटी ७९ लाखाच्या दीर्घ मुदतीच्या ठेवी (LONG TERM DEPOSITS) परत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दि. ३१ मार्च २०२३ अखेरीस रुपये ३ कोटी ८९ लाखाच्या ठेवी या खाती शिल्लक दिसतात. यावर्षी कर्ज वाढीवर विशेष लक्ष केंद्रित केल्यामुळे आणि खातेदारांकडून मिळालेला चांगला प्रतिसाद यामुळे गेल्या तिमाहीत कर्ज वितरणासाठी बाहेरून कर्ज घेण्यात आले. दि. ३१ मार्च २०२३ अखेर बाहेरील कर्ज रुपये १८ कोटी ७८ लाख दिसत आहेत. सरासरी रु. ३ कोटी ९८ लाख इतके बाहेरील कर्ज उचलणेत आले. यावर रु. २३ लाख ३१ हजार व्याज दिले गेले.

भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR) वाढवणेसाठी बँकांना विविध उपाय शोधावे लागतात. रिझर्व्ह बँकेने त्यांचे परिपत्रकानुसार नागरी सहकारी बँकांना त्यांचे Tier-I Capital वाढवणेसाठी Perpetual Debt Instrument (PDI) हे बॉन्ड्स किंवा डिबेंचर्सच्या स्वरूपात Issue करणेस परवानगी दिलेली

आहे. त्यास अनुसरून आपल्या बँकेने CRAR वाढवणेसाठी रुपये १० कोटी ७५ लाख इतक्या रकमेचे १० वर्षे मुदतीचे ९.५०% व्याज दराने Perpetual Debt Instrument (PDI) Issue करणेसाठी रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव पाठवला होता. यास रिझर्व्ह बँकेकडून दि.२ मार्च २०२३ चे पत्रानुसार मान्यता मिळाली. त्यानुसार बँकेने सभासदांना/ग्राहकांना दि.३१ मे २०२३ पर्यंत यामध्ये गुंतवणूक करणेचे आवाहन केले. यास अतिशय चांगला प्रतिसाद मिळून बँकेने दि. ३१ मे २०२३ अखेरीस बँकेच्या एकूण १९ शाखांमधून रु. १० कोटी ७५ लाख इतक्या रकमेचे Perpetual Debt Instrument (PDI) वितरित केले. यास आपण सर्व सभासदांनी व ठेवीदारांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्याबद्दल धन्यवाद. यामुळे आपल्या बँकेचा CRAR भक्कम झाला आहे.

गुंतवणूक :-

दिनांक ३१/०३/२०२२ अखेर बँकेची एकूण गुंतवणूक (बँकांतील मुदत ठेवी + सरकारी कर्ज रोखे) रु. ५०३ कोटी २६ लाख इतकी होती. यामध्ये रु. १४ कोटी ६६ लाख इतकी वाढ झाली. त्यामुळे दिनांक ३१ मार्च २०२३ अखेर बँकेची एकूण गुंतवणूक रु.५१७ कोटी ९२ लाख इतकी झाली. यावर्षी बँकेच्या ठेवींमध्ये वाढ झाली आहे, पर्यायाने गुंतवणुकीतही वाढ झाली. यावर्षी सरकारी कर्ज रोख्यांमध्ये रु. ६४ कोटी २५ लाखांनी घट झाली असून मुदत ठेवी मध्ये रु. ७८ कोटी ९१ लाखांची वाढ झाली आहे. सरासरी गुंतवणूकीत सुमारे रु. ७ कोटी ८९ लाख इतकी वाढ झाली आहे.

वर्षभरात केलेल्या गुंतवणूकीच्या व्यवहाराचे दरमहाचे कंकरंट ऑडीट करण्यात आले आहे.

कर्ज व्यवहार :-

दिनांक ३१ मार्च २०२२ अखेर बँकेची एकूण कर्ज येणेबाकी रु. ६४२ कोटी ३५ लाख इतकी होती. अहवाल सालात यामध्ये रु. ८ कोटी १२ लाखांची वाढ झाली. त्यामुळे दिनांक ३१ मार्च २०२३ अखेर बँकेची एकूण कर्ज येणेबाकी रु. ६५० कोटी ४७ लाख इतकी झाली आहे. यावर्षी दुसरा दिवाळीच्या सणासुदीच्या कालावधीमध्ये वाहन खरेदीसाठी विशेष अभियान राबविण्यात आले, त्यासाठी सर्व शाखांना उद्दिष्टे देण्यात आली, जे सर्व शाखांनी पूर्ण केले. मागील वर्षी वाहन कर्ज १६ कोटी रुपये होते, ते या वर्षी सुमारे ३५ कोटी रुपये झाले आहे. तसेच डॉक्टरांसाठी धन्वंतरी कर्ज योजना,

शैक्षणिक कर्जासाठी सुधारित कर्ज योजना, सोने तारण कर्जासाठीही विशेष योजना, अशा विविध योजना राबवल्या. घर खरेदीसाठी देखील विविध योजना आणल्या गेल्या. यासही चांगला प्रतिसाद मिळून सुमारे रु. ६ कोटीने कर्जे वाढली. सध्याच्या व्याजदराच्या स्पर्धेमुळे बँकेने कर्जाचे व्याजदरही कमी केले आहेत. बँकेने औद्योगिक व्यवसायासाठी MSME अंतर्गत येणाऱ्या कर्जासाठी व्याजदर ८.७०% पर्यंत कमी केला आहे. यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपली बँक शेड्यूल असलेले प्रधानमंत्री आवास योजना आपल्या बँकेस लागू आहे. त्या अंतर्गत बँकेने चालू वर्षात रु. २ कोटी ७५ लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. या सर्वाना केंद्र सरकार कडून योग्य ते अनुदान (रु. ५२ लाख ८३ हजार) प्राप्त झाले आहे. सदर योजना दि. ३१ मार्च २०२२ अखेर पर्यंतच चालू होती. ही योजना सुरु झालेपासून दि. ३१ मार्च २०२३ अखेर बँकेने एकूण ११३ कर्जदारांना रु. १७ कोटी ८१ लाख रुपये कर्ज दिले आहे आणि त्यांना रु. २ कोटी ८७ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.

दि. ३१ मार्च २०२२ अखेर C.D. Ratio ५८.४०% इतका होता तो यावर्षी ५८.८५% पर्यंत वाढला आहे. मार्च २०२३ अखेरीस बँकेचे अग्रक्रम क्षेत्र कर्जाचे प्रमाण ६१.७६% इतके आहे. जे रिझर्व बँकेचा ६०% निकष पूर्ण करते. तसेच Micro Enterprises साठी दिलेल्या कर्जाचे प्रमाण ९.९६% आहे. रिझर्व बँकेचा निकष ७.५०% देखील पूर्ण झाला आहे.

अग्रक्रम क्षेत्र व दुर्बल घटकासाठीचे आवश्यक असलेले प्रमाण दरवर्षी वाढणार आहे त्यामुळे बँक ही उद्दिष्टे पूर्ण करणेसाठी प्रयत्नशील आहे. बँकेचा एकूण व्यवसाय (ठेवी + कर्जे मिळून) रु. १७५५ कोटी इतका झाला आहे.

थकबाकी व एनपीए :-

बँकेचे निव्वळ एनपीए चे प्रमाण ६.९५% वरून ४.०१% ने कमी होऊन २.९४% झाले आहे. रिझर्व बँकेच्या निकषानुसार यावर्षी नेट एनपीए ३% चे आत आणला असून ही बँकेच्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय बाब आहे. बँकेने पुढील वर्षी शून्य % निव्वळ एनपीए करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

वर्ष अखेरीस ग्रॉस एनपीए चे प्रमाण १६.२५% इतके आहे. जे मागील वर्षी १९.८९% होते. मागील वर्षीच्या तुलनेत एनपीए च्या रकमेत २२ कोटी रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे एकूण ग्रॉस एनपीएची टक्केवारी ३.६४% ने कमी

झाली. एनपीए वसुलीसाठी सर्वांनी केलेल्या चांगल्या प्रयत्नांमुळे यावर्षी एनपीए मध्ये चांगली घट झाली आहे. यावर्षी कोणतीही नवीन खाती एनपीए मध्ये येणार नाहीत यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे. थकबाकीदारांनी आपापली खाती नियमित/रेग्युलर ठेवलेस बँकेची थकबाकी व एनपीए कमी होण्यास मदत होणार आहे. तरी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती, संचालक मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

बँकेने यावर्षीही एकरकमी कर्ज परतफेड योजना (OTS) लागू केलेली नाही. परंतु पूर्वीच्या मंजूर प्रकरणां मधील, ७ खात्यांमधून रु. ३५ लाख ०२ हजार वसूल करण्यात आले व सूट सवलत अंतर्गत सुमारे ५७ खात्यांमधून रु. ७२ लाख ३० हजार वसूल करण्यात आले. तसेच सिक्युरिटायझेशन कायद्याचाही वापर करून एन.पी.ए. खात्यांतून सुमारे रु. १३ कोटी १३ लाख वसूल करण्यात आले. या अंतर्गत एकूण ५ खाती बंद करण्यात आली असून १६ खात्यांमध्ये अंशतः रक्कम जमा झाली.

उत्पन्न व खर्च :-

सन २०२२-२०२३ या वर्षात बँकेला एकूण रु. ९२ कोटी ६२ लाख उत्पन्न मिळाले. हे गतवर्षीच्या उत्पन्नाच्या तुलनेत रु. ४ कोटी ६५ लाखांनी घटले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत एकूण कर्जात ८ कोटी रुपयांची वाढ झाली असली तरी सरासरी कर्जात २८ कोटी रुपयांची घट झाली आहे. कर्जावरील सरासरी व्याज दर गेल्या वर्षीच्या ८.८२% वरून ८.६८% आला. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत कर्जावरील व्याजात रु. ३ कोटी २९ लाखांची घट झाली आहे.

बँकेच्या गुंतवणूकीत रु. १४ कोटी ६६ लाखांची वाढ झाली असून सरासरी गुंतवणूकीत सुमारे रु. ७ कोटी ८९ लाख इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे त्यावर मिळणाऱ्या व्याजात सुमारे ९३ लाख रुपयांची वाढ झाली आहे. कारण यावर्षी इतर बँकांच्या ठेवीवरील व्याजदरात वाढ झाल्याने त्यातून मिळणाऱ्या व्याजात सुमारे २ कोटी ९३ लाख रुपयांची वाढ झाली आहे आणि सरकारी कर्जरोख्यांची सरासरी कमी झाल्यामुळे त्यावरील मिळालेल्या व्याजात सुमारे रुपये १ कोटी ९८ लाखांची घट झाली आहे. गुंतवणूकीवर मिळणाऱ्या व्याजाचा सरासरी व्याजदर ६.६३% राहिला. बँकेने आपल्या निधीची योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यामुळे बँकेचे गुंतवणूकीवरील व्याजाचे उत्पन्न शेकडा ८

पैशांनी वाढले.

गेल्या आर्थिक वर्षात कोरोना मुळे RTGS / NEFT चे व्यवहार कमी होते. ते या वर्षापासून पूर्ववत झाले. त्यामुळे कमिशनमध्ये १६ लाख २५ हजार रुपयांची वाढ झाली आहे. विविध विमा कंपन्यांमुळे सुमारे रु. ३६ लाख ४१ हजार उत्पन्न मिळाले. मागील वर्षी हेच उत्पन्न रु.१९ लाख ६५ हजार मिळाले होते. म्हणजे विमा व्यवसायातील उत्पन्नात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.

इतर उत्पन्नांमध्ये रु.२ कोटी ४१ लाख घट झाली आहे. बँकेमार्फत आठ शाखांमध्ये ए.टी.एम. मशीनची सुविधा सुरु आहे. तसेच खातेदारांना मागणीनुसार त्वरीत ए.टी.एम. कार्डे दिली जातात. ATM Transaction charges मध्ये रु. ३ लाख ७७ हजार वाढ झाली, इन्सिडेंटल चार्जेस मध्ये रु.३१ लाख २३ हजारांची वाढ झाली आहे. यावर्षी बाजारातील अस्थिरतेमुळे सरकारी कर्जरोख्यांची खरेदीविक्री कमी झाली. त्यामुळे या वर्षात सरकारी कर्जरोख्यांची खरेदीविक्री करून बँकेला सुमारे रु. ४५ लाख ८७ हजार उत्पन्न मिळाले. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत या मिळालेल्या उत्पन्नामध्ये रु.२ कोटी ३८ लाख घट झाली आहे. कर्ज अर्ज छाननी फी मध्ये रु. २५ लाख ८५ हजार व सर्व्हिस चार्जेसमध्ये रुपये ४ लाख इतकी घट झाली आहे.

अहवाल सालात एकूण खर्च रु. ९२ कोटी झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत एकूण खर्चात रु. १४ कोटी ५३ लाखांची घट झाली आहे. सरासरी ठेवी मध्ये घट झालेमुळे ठेवीवरील दिलेल्या व्याजाच्या रकमेत सुमारे रु. ३ कोटी ५८ लाखांची घट झाली आहे व ठेवीवरील सरासरी व्याजदर ५.२०% वर आला आहे. मागील वर्षी तो ५.४१% होता. मागील वर्षाच्या तुलनेत सेवक खर्चात रु. ७१ लाख ६१ हजारांची घट झाली आहे. घसारा व दुरुस्ती खर्चात रुपये ९ लाख ८१ हजारांची घट झाली आहे. गुंतवणूकीच्या घसारा तरतूदीत रु. १ कोटी ७० लाखांनी घट झाली आहे.

गेल्यावर्षी कोरोनामुळे संचालक मंडळाच्या सभा कमी झाल्या होत्या. यंदा नियमित सभांमुळे संचालक फी व भत्यांमध्ये रु. १ लाख ३९ हजारांची वाढ झाली आहे. लिगल चार्जेस मध्ये रु. १ लाख ६४ हजार, जाहिरात खर्चात रु.१५ लाख ७९ हजार आणि वाहन खर्चात रु. ३ लाखांची वाढ झाली आहे. सामान्य खर्चांमध्ये रु. १७ लाख ५२ हजारांची वाढ झाली आहे. इतर खर्चांमध्ये रु. ४१ लाख १३ हजार वाढ झाली आहे. ही वाढ

प्रामुख्याने सरकारी कर्ज रोख्यांच्या विक्रीतून झालेला तोटा रु. १ कोटी ५२ लाख आणि गुंतवणूकीचे पुनर्वर्गीकरण करताना झालेल्या रु. २ कोटी ७० लाखांच्या तोट्यामुळे झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एनपीए खात्यांमधील झालेल्या चांगल्या वसुलीमुळे, एनपीए ची तरतूद रु.१३ कोटी ७७ लाखांनी कमी झाली आहे.

तरतूदी व ढोबळ नफा :-

वरीलप्रमाणे उत्पन्न-खर्चाचा विचार करता यावर्षी बँकेस तरतूदपूर्व व करपूर्व ढोबळ नफा रु. १ कोटी १५ लाख इतका झाला आहे. यातून गुंतवणूक घसारा तरतूद रु. ५३ लाख केल्यानंतर बँकेस यावर्षी रु. ६२ लाख २४ हजार इतका नफा झाला आहे. त्यामुळे मागील संचित तोटा रु. १८ कोटी ०४ लाख मधून चालू वर्षाचा नफा वजा जाता बँकेस दिनांक ३१ मार्च २०२३ अखेर संचित तोटा रु. १७ कोटी ४२ लाख राहिला आहे.

संचालक मंडळाने सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात संचित तोटा पूर्णपणे भरून काढणेचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार योग्य धोरणे ठरविण्यात आली असून त्याप्रमाणे सर्व शाखांना उद्दिष्टे देण्यात आली आहेत. आपल्या दोन ते तीन शाखा या ग्रामीण भागात काम करीत आहेत. त्या गावात फारसा विकास न झालेने व अन्य बँकांच्या शाखा तेथे आल्याने त्याठिकाणी अपेक्षित व्यवहार वाढू शकत नाही, रिझर्व्ह बँकेने अशा शाखांचे नजीकच्या शाखेत विलीनीकरण करून अथवा या शाखा अन्य ठिकाणी (ज्या ठिकाणी व्यवहार वाढणेस वाव आहे) स्थलांतरित कराव्यात अशी सूचना केली आहे. बँकेने याचा अभ्यास करून तसे प्रस्ताव रिझर्व्ह बँकेस मंजुरीसाठी पाठविणे विचाराधीन आहे.

रिझर्व्ह बँक तपासणी व ऑडीट :-

दिनांक २२-०९-२०२२ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मे. के जी बी अॅण्ड जे असोसिएटस्, कोल्हापूर यांची सन २०२२-२०२३ या वर्षासाठीचा वैधानिक लेखापरीक्षक नेमणूकीचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे पाठविला होता. त्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी बँकेचे लेखापरीक्षण पूर्ण करून अहवाल सादर केला आहे. तो सभेसमोर सादर करण्यात येत आहे. बँकेस या वर्षी 'ब' वर्ग मिळाला आहे. सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षकांच्या नियुक्तीचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे वेळेवर

सादर करण्यात आला आहे.

मा. वैधानिक लेखापरीक्षकांनी केलेल्या सूचनांचा विचार करून त्याप्रमाणे कार्यवाही करणेचा प्रयत्न संचालक मंडळ करीत आहे. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीची रिझर्व्ह बँक तपासणी जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये झाली. रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्यानुसार बँकेच्या व्यवहारात सुधारणा करण्याचा बँक प्रयत्न करीत आहे.

संचालक मंडळ :-

या आर्थिक वर्षात अध्यक्षपदी माझी व उपाध्यक्षपदी सीए श्री.श्रीपाद दत्तात्रय खिरे यांची निवड झाली. तसेच सीए श्री.सागर श्रीपाद फडके व श्री.विश्वास परशुराम चितळे यांची तज्ञ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच बँकेच्या व्यवस्थापन मंडळ सदस्यपदी बँकिंग विषयातील तज्ञ मा.श्री. जयंत काशिनाथ काकतकर यांची नियुक्ती करणेत आली. त्यांना बँकिंग क्षेत्रातील ३७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पुणे जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले आहे.

बँकेच्या पोटनियमास अनुसरून तसेच रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. सर्व समित्या व संचालक मंडळाच्या सभेतून बँकेच्या कामकाजाच्या व विकासाच्या दृष्टीने उपयुक्त चर्चेनंतर सर्वानुमते निर्णय घेतले जातात. अहवाल सालात संचालक मंडळाच्या २६ सभा झाल्या व उपसमित्यांच्या ६६ सभा झाल्या. सन २०२२-२०२३ या कालावधीत व्यवस्थापन मंडळाच्या १६ सभा झाल्या. संचालकांनाही विविध संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले.

दिनांक ३१-०३-२०२३ अखेरची संचालक सदस्य व त्यांचे कुटुंबीय यांचे कर्जाची माहिती अहवालात दिलेली आहे.

सेवक वर्ग :-

दि. ३१-०३-२०२३ अखेर एकूण सेवक संख्या २६१ इतकी आहे. बँकेच्या १८० सेवकांना वेगवेगळ्या विषयांवर बँकेच्या स्वतःच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण्यात आले. याच बरोबर गुलाबराव पाटील सहकार प्रशिक्षण केंद्र, सांगली, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रशिक्षण केंद्र, सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन, सोलापूर, सांगली जिल्हा नागरी

सहकारी बँक्स असोसिएशन, सांगली. डॉ.व्ही.व्ही. पाटील सहकारी प्रशिक्षण संस्था, पुणे, कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चरल बँकिंग, पुणे व इतर अशा नामांकित संस्थांमध्ये बँकेने २७४ सेवकांना प्रशिक्षणासाठी पाठवले.

सेवक प्रशिक्षण कार्यशाळा :-

बँकिंगमधील सर्व क्षेत्रात असणारी स्पर्धा लक्षात घेता तसेच बँकेची सध्याची गरज लक्षात घेऊन बँकेतील सर्व सेवकांसाठी दि. १८.०२.२०२३ रोजी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. यामध्ये प्रथम सांगलीमधील प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन यांचे 'ताण-तणाव व्यवस्थापन' (स्ट्रेस मॅनेजमेंट) या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते, सहकार क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीमत्व, अप्पर निबंधक (प्रशासन) मा.श्री. शैलेश कोतमिरे यांचे 'व्यवसाय वृद्धी' या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.

संगणकीकरण :-

बँकेने यावर्षी लहान व्यावसायिकांसाठी त्यांच्या ग्राहकांकडून UPI द्वारे पेमेंट स्विकारणेसाठी QR कोडची सुविधा करून दिली आहे. याचा फायदा बँकेस करंट व सेव्हिंग (CASA) मध्ये वाढ होणेसाठी होईल. आज अखेर ६२५० इतके QR कोड खातेदारांना दिले आहेत. आजमितीस, बँकेची एकूण ८ On-Site ATM कार्यरत आहेत. तसेच RUPAY DEBIT CARD द्वारे POS व E-Commerce या सुविधाही सुरु आहेत. ग्राहकांसाठी Whatsapp Chat बँकिंग सेवा सुरु केली आहे. या सर्व सुविधांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा.

बँक वर्धापनदिन :-

बँकेच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त बँकेचे ग्राहकांसाठी Whatsapp Chat बँकिंग सेवेचा प्रारंभ मा. आमदार श्री.सुधीरदादा गाडगीळ यांचे हस्ते झाला. तसेच प्रधान कार्यालयामध्ये पानसुपारी, हळदी-कुंकू हा कार्यक्रम आयोजित करणेत आला होता.

शाखा वर्धापनदिन :-

शाखा वर्धापनदिनाच्या निमित्ताने संचालकांनी जवळपास सर्व शाखांना भेटी देऊन खातेदारांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. यावर्षी विविध कर्ज योजना राबवण्यात आल्या, याबाबत संचालकांनी खातेदारांबरोबर संवाद साधून कर्ज वाढीसाठी व NPA वसुलीसाठी प्रयत्न केले. तसेच

शाखेतील कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांना याचे महत्व समजावून सांगितले.

सामाजिक बांधिलकी :-

- १) बँकेचे संस्थापक मा.कै.म.ह.तथा आण्णा गोडबोले यांचे स्मृती दिनानिमित्त जळगाव येथील मा.श्री. प्रकाश पाठक यांचे 'समरस राष्ट्र व समृद्ध राष्ट्र' या विषयावर व्याख्यान झाले.
- २) बँकेच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त मा.श्री. संजय उपाध्ये यांचा 'मन करा रे प्रसन्न' हा सांस्कृतिक कार्यक्रम मालू हायस्कूल, सांगली येथील प्रांगणात संपन्न झाला.
- ३) ग्रामपंचायत बुधगांव आणि शाखा बुधगांव यांचे संयुक्त विद्यमाने बुधगांव ग्रामपंचायत हद्दीतील घरपट्टी व पाणीपट्टी भरणा करणेसाठी आपल्या बँकेतर्फे QR CODE सुविधेचा प्रारंभ बँकेचे अध्यक्ष मा. श्री. गणेश गाडगीळ, बुधगांवचे मा.सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झाला.

सन्माननीय व्यक्तींच्या भेटी :-

अहवाल सालात खालील सन्माननीय व प्रतिष्ठित व्यक्तींनी बँकेस भेट देऊन बँकेच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त केले.

१. मा.श्री.सतीशजी मराठे
संचालक-भारतीय रिझर्व बँक
२. मा.श्री.अनिल कवडे
सहकार आयुक्त-महाराष्ट्र राज्य
३. मा.श्री. शैलेश कोतमिरे, अप्पर निबंधक (प्रशासन) -
सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य
४. मा.श्री. उदयजी जोशी
राष्ट्रीय महामंत्री - सहकार भारती
५. मा.श्री. संजय पाचपोर
राष्ट्रीय संघटन मंत्री, सहकार भारती
६. मा.श्री. विवेकजी जुगादे
प्रदेश महामंत्री - सहकार भारती
७. मा.सौ. वैशाली आवाडे
उपाध्यक्षा- महाराष्ट्र नागरी सह. बँक्स फेडरेशन
८. मा.श्री. गिरीशजी प्रभुणे
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
९. मा.डॉ.श्री. दिलीप पटवर्धन, नामांकित नेत्ररोग तज्ञ,
मोटीव्हेशनल स्पीकर, जीवन विद्या मिशन

१०. मा.श्री. स्वप्नील आवाडे, अध्यक्ष,
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह.बँक
११. मा.श्री. प्रकाश पाठक ज्येष्ठ व्याखाते
१२. मा.श्री. संजय उपाध्ये, ज्येष्ठ व्याख्याते
१३. मा.श्री. निपुण कोरे, अध्यक्ष-श्री वारणा सहकारी बँक
अध्यक्ष-कोल्हापूर जिल्हा नागरी सह. बँक्स असो.
१४. मा.श्री. अरुण काकडे, विभागीय आयुक्त,
सहकारी संस्था, कोल्हापूर
१५. मा.श्री. मंगेश सुरवसे जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, सांगली
१६. मा.श्री. संजय पाटील, विशेष लेखापरीक्षक, सांगली
१७. मा.श्री. सुनिल चव्हाण
उपनिबंधक, सहकारी संस्था, मिरज
१८. मा.श्रीमती शशीताई अहिरे प्रदेशाध्यक्ष-सहकार भारती
आणि अध्यक्षा-नाशिक महिला सहकारी बँक
१९. मा.डॉ.श्री. सुभाष जोशी, कुटुंब प्रमुख,
दि कराड अर्बन को.ऑप. बँक

सर्व भागधारक, खातेदार, ग्राहक, हितचिंतक आणि सर्व कर्मचारी बंधू-भगिनी या सर्वांनी बँकेस केलेल्या सहकार्याबद्दल मी संचालक मंडळाचे वतीने आभार मानतो.

या अहवालासोबत आपणापुढे सन्माननीय वैधानिक लेखा परीक्षक यांनी प्रमाणित केलेला दि. ३१ मार्च २०२३ अखेरचा ताळेबंद व दि. ०१-०४-२०२२ ते दि. ३१-०३-२०२३ या कालावधीचे नफा-तोटा पत्रक तसेच सन २०२२-२०२३ चा लेखापरीक्षण अहवाल मंजुरीसाठी सादर करीत आहे. त्यास आपण स्वीकृती द्यावी, अशी संचालक मंडळाच्या वतीने मी आपणा सर्वांना विनंती करीत आहे.

धन्यवाद

जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय सहकार !

सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली.

संचालक मंडळाकरिता
गणेश हरि गाडगीळ
अध्यक्ष

दिनांक ३१/०३/२०२३ अखेरचा ताळेबंद

दि. ३१-३-२०२२	भांडवल व देणी		दि. ३१-३-२०२३
५०,००,००,०००.००	१) भांडवल अधिकृत भाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- प्रमाणे ५,००,००,००० शेअर्स)		५०,००,००,०००.००
३६,९७,२९,०७०.००	खपलेले, मागणी केलेले, वसूल झालेले भांडवल (प्रत्येकी रु. १०/- प्रमाणे ३,८८,०२,५०३ शेअर्स)		३८,८०,२५,०३०.००
३६,९७,२९,०७०.००	१) व्यक्तिशः	३८,८०,२५,०३०.००	
--	२) सहकारी संस्था	-----	
--	३) राज्य सरकार	-----	
१,६४,२५,१७,५०४.२७	२) राखीव व इतर निधी		१,७०,३७,५४,४९५.८६
९,०९,३२,०७५.१४	१) राखीव निधी	९,१८,०६,१७३.५४	
३,१०,९१,५९५.००	२) इमारत निधी	३,१०,९१,५९५.००	
१,००,०००.००	३) लाभांश संतुलन निधी	१,००,०००.००	
९०,१८,३७,६४०.४०	४) बुडीत कर्ज निधी (एन.पी.ए. तरतूद निधी)	८९,७६,९९,४७९.९३	
८९,३४,३०,५२१.४०	अ) बुडीत कर्ज निधी ८९,१७,९९,४७९.९३		
८४,०७,११९.००	ब) स्पेशल बुडीत कर्जनिधी ५९,००,०००.०० (कोवीड-१९)		
८०,००,०००.००	५) गुंतवणूक वध घट निधी	८०,००,०००.००	
५२,८१,८६,५५९.१९	६) पुनर्मूल्यांकन निधी	५९,२६,३६,०७५.५५	
८,२३,६९,६३४.५४	७) इतर निधी	८,२४,२१,१७९.८४	
--	१. कल्याण निधी	---	
४,२५,०००.००	२. आकस्मिक खर्च तरतूद निधी	४,२५,०००.००	
२५,०००.००	३. विकास निधी	२५,०००.००	
५,२२,५००.००	४. सभासद कल्याण निधी	५,२२,५००.००	
७,००,०००.००	५. सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक निधी	७,००,०००.००	
२१,३००.००	६. मेडिकल एड फंड	६,३००.००	
१,७७,५००.००	७. धर्मादाय निधी	१,७७,५००.००	
२५,०००.००	८. मान्य देणग्या तरतूद निधी	२५,०००.००	
४,९०,०००.००	९. सहकार प्रचार व प्रसार निधी	४,९०,०००.००	
२,८७,८२,०००.००	१०. कॉन्टीजंट प्रोव्हीजन अगॅस्ट स्टॅंडर्ड अॅसेट्स्	२,३९,८२,०००.००	
२५,०००.००	११. अमृत महोत्सव निधी	२५,०००.००	
४,५२,२५,०००.००	१२. गुंतवणूक घसारा निधी	५,०५,२५,०००.००	
२१,३३४.५४	१३. इमारत देखभाल खर्च निधी	२१,३३४.५४	
५९,३०,०००.००	१४. तंत्रज्ञान विकास निधी	५४,९६,५३७.३०	
---	३) भाग भांडवलाची शासनाची प्रमुख सहाय्यकारी भागीदारी	---	---
२,०९,२२,४६,५७४.२७	पुढील पानावर...		२,०९,१७,७९,५२५.८६

दिनांक ३१/०३/२०२३ अखेरचा ताळेबंद

दि. ३१-३-२०२२	मालमत्ता व येणी		दि. ३१-३-२०२३
६५,५१,७५,०८०.७४ ६,३८,२६,५९०.०० ५९,१३,४८,४९०.७४	१) रोख शिल्लक १. हातातील शिल्लक २. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया व नोटीफाईड बँका, महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक लि; मुंबई व जिल्हा. मध्य.सह. बँक याजकडील शिल्लक	५,५१,९०,२०३.०० ५५,४३,४९,०२६.६१	६०,९५,३९,२२९.६१
१,१३,०६,२२,६०१.२९ ९,१८,०७,६०१.२९ ---	२) इतर बँकांतील शिल्लक १. चालू खात्यावरील २. सेव्हींग खात्यावरील ३. मुदत ठेवी ४. अल्प मुदत ठेवी	८,५३,७६,५३१.२३ --- १,८२,७९,१६,१४६.०० ---	१,९१,३२,९२,६७७.२३
१,०२,३८,१५,०००.०० १,५०,००,०००.०० ---	३) अल्पसूचना व कॉल डिपॉझिट		---
३,९९,३७,५६,३२५.१० ३,९९,१५,२८,८२५.१० (३,९९,१५,२८,८२५.१०) (३,९५,००,०९,०००.००) (३,९४,६५,७७,८११.४८) --- --- --- --- २२,२७,५००.०० -- -- --	४) गुंतवणूक (इन्व्हेस्टमेंट) १. केंद्र व राज्य सरकारचे रोखे (पुस्तकी किंमत रु. ३,३४,९०,६३,४७३.१०) (दर्शनी किंमत रु. ३,३३,००,०९,०००.००) (बाजार भावाने होणारी किंमत रु. ३,२९,८८,२३,८४५.६८) २. इतर विश्वस्त कर्ज रोखे (पुस्तकी किंमत रु. ---) (दर्शनी किंमत रु. ---) (बाजार भावाने होणारी किंमत रु. ---) ३. सहकारी संस्थांचे शेअर्स ४. पी.एस.यु. बॉण्ड (Bonds of PSU) ५. इतर गुंतवणूक (Other Investment)	३,३४,९०,६३,४७३.१० --- --- --- २२,२७,५००.०० --- ---	३,३५,१२,९०,९७३.१०
६,४२,३५,४८,२३९.४७ २,३७,७५,३०,४४४.४८ --- २,३२,५६,१३,३३३.१९ ५,१९,१७,१११.२९ २,३३,९१,८८,७४६.४६ ६३,७८,४७,०३४.०० ५३,२७,०५,४४७.००	५) भाग भांडवलाची शासनाची प्रमुख सहाय्यकारी भागीदारी ६) कर्ज १) अल्प मुदतीची कर्जे, कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट हंडी वगैरे वरीलपैकी - अ) सरकारी व इतर मान्य सिक्यु.चे तारणावर रु. १,८०,९८३.०० ब) इतर तारणावर रु. २,५६,११,७८,०६४.०५ क) जामिनकीवरील रु. ५,९०,८४,५९४.८० वरील येणे कर्जापैकी १) व्यक्तिशः खातेदारांकडील येणे रु. २,३८,४६,१४,८५८.८६ २) थकबाकी रु. ४२,१२,७४,५४४.०५ ३) संशयीत व बुडीत रु. ३९,०७,२४,१४३.५६	२,६२,०४,४३,६४१.८५	६,५०,४७,३१,४७३.००
१२,२०,३१,०२,२४६.६०	पुढील पानावर...		१२,३७,८८,५४,३५१.९४

दिनांक ३१/०३/२०२३ अखेरचा ताळेबंद

दि. ३१-३-२०२२	भांडवल व देणी		दि. ३१-३-२०२३
२,०१,२२,४६,५७४.२७	मागील पानावरून		२,०९,१७,७९,५२५.८६
१०,९९,९८,२०,३२३.११	४) ठेवी व इतर ठेव खाती		११,०५,३४,९१,९९०.३४
८,२९,०३,७७,७१८.५३	१) मुदत ठेव	८,३५,३६,९२,१९९.५३	
७,६८,९८,७०,७१७.५३	अ) व्यक्तिशः रु.	८,१०,७३,३९,०८२.५३	
६०,०५,०७,००१.००	ब) सोसायट्या रु.	२४,६३,५३,११७.००	
२,३६,२७,७८,७२१.८०	२) सेव्हींग्ज ठेव	२,२९,०१,२०,५१०.४१	
२,३५,६३,६७,१६६.३५	अ) व्यक्तिशः रु.	२,२८,५९,५१,५८९.५६	
६४,११,५५५.४५	ब) सोसायट्या रु.	४१,६८,९२०.८५	
३४,६६,६३,८८२.७८	३) चालू ठेव	४०,९६,७९,२८०.४०	
३१,६७,५३,२९२.९७	अ) व्यक्तिशः रु.	३६,९२,४३,६९७.९१	
२,९९,१०,५८९.८१	ब) सोसायट्या रु.	४,०४,३५,५८२.४९	
---	४) अल्प सूचना व कॉल डिपॉझिट	---	
---	अ) व्यक्तिशः रु.	---	
---	ब) सोसायट्या रु.	---	
१२,६८,०४,७६७.००	५) घेतलेली कर्जे		२९,७१,१०,३५२.०९
--	१. रिझर्व्ह बँक/राज्य सह.बँक/जि.म.सह.बँक यांचेकडून	---	
--	अ) अल्प मुदतीची कर्जे, कॅशक्रेडिट व ओव्हरड्राफ्ट वरीलपैकी	१८,७८,४२,१७९.०९	
--	अ) सरकारी व इतर मान्य कर्ज रोख्याचे तारणावर	---	
--	ब) इतर तारणावर	१८,७८,४२,१७९.०९	
--	ब) मध्यम मुदतीची कर्जे वरीलपैकी	---	
--	अ) सरकारी व इतर मान्य कर्ज रोख्याचे तारणावर	---	
--	ब) इतर तारणावर	---	
--	क) दीर्घ मुदतीची कर्जे वरीलपैकी	---	
--	अ) सरकारी व इतर मान्य कर्ज रोख्याचे तारणावर	---	
--	ब) इतर तारणावर	---	
--	२. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून	---	
--	अ) अल्प मुदतीची कर्जे, कॅशक्रेडिट, ओव्हरड्राफ्ट वरीलपैकी	---	
--	अ) सरकारी व इतर मान्य कर्ज रोख्याचे तारणावर	---	
--	ब) इतर तारणावर	---	
--	३. राज्य सरकारकडून	---	
--	अ) अल्प मुदतीची कर्जे, कॅशक्रेडिट, ओव्हरड्राफ्ट वरीलपैकी	---	
--	अ) सरकारी व इतर मान्य कर्ज रोख्याचे तारणावर	---	
--	ब) इतर तारणावर	---	
१२,६८,०४,७६७.००	४. इतर कर्जे	१०,९२,६८,१७३.००	
१२,६८,०४,७६७.००	१) LTD - रु.	३,८९,३८,१७३.००	
--	२) Private Sector Bank रु.	---	
--	३) SUB - PDI Bonds रु.	७,०३,३०,०००.००	
१३,१३,८८,७१,६६४.३८	पुढील पानावर..		१३,४४,२३,८१,८६८.२९

दिनांक ३१/०३/२०२३ अखेरचा ताळेबंद

दि. ३१-३-२०२२	मालमत्ता व येणी		दि. ३१-३-२०२३
१२,२०,३१,०२,२४६.६०	मागील पानावरून		१२,३७,८८,५४,३५१.९४
१,६७,१४,१४,७८६.६३	२) मध्यम मुदत कर्जे वरीलपैकी अ) सरकारी व इतर मान्य.सिक्क्यु.चे तारणावर रु. ९८,८८७.००	१,४१,६५,१३,१८५.८३	
१,६४,०२,३६,५९४.५५	ब) इतर तारणावर रु. १,३८,६६,७८,८६१.८२		
३,१०,७८,६९६.०८	क) जामिनकीवरील रु. २,९७,३५,४३७.०१ वरील येणे कर्जापैकी		
१,६६,३२,९०,७५८.३०	१) व्यक्तिशः खातेदारांकडील येणे रु.१,४०,९०,३९,७६५.२०		
३९,२५,९८,९७८.००	२) थकबाकी रु. २८,२५,०३,५२७.७६		
२५,६६,०३,४८०.००	३) संशयीत व बुडीत रु. २८,०४,६८,३७१.९७		
२,३७,४६,०३,००८.३६	३) दीर्घ मुदत कर्जे वरीलपैकी अ) सरकारी व इतर मान्य सिक्क्युचे तारणावर रु. ---	२,४६,७७,७४,६४४.३२	
२,२५,३०,५१,७६५.९२	ब) इतर तारणावर रु. २,३८,०६,३१,९३९.९६		
१२,१५,५१,२४२.४४	क) जामिनकीवरील रु. ८,७१,४२,७०४.३६ वरील येणे कर्जापैकी		
२,३७,४६,०३,००८.३६	१) व्यक्तिशः खातेदारांकडील येणे रु. २,४६,७७,७४,६४४.३२		
३४,५५,४४,६९८.००	२) थकबाकी रु. ४१,४८,३२,६७५.८०		
४८,८३,६५,७८३.००	३) संशयीत व बुडीत रु. ३८,५५,६९,०८४.१४		
९६,७७,९९,६१४.६७	७) येणे व्याज - पैकी १) गुंतवणूकीवरील	१३,४५,६५,९०७.००	१,०७,२९,०४,०९९.३३
९,१५,३१,१६७.००	२) कर्जावरील	९३,८३,३८,१९२.३३	
८७,६२,६८,४४७.६७	पैकी १. थकव्याज रु. ९०,७४,८९,६६८.३३		
८४,७१,१३,५९७.६७	२. डिक्रीड लोन पिनल इंटरेस्ट रु. ३,०८,४८,५२४.००		
२,९१,५४,८५०.००	८) कॉन्ट्रा एन्ट्रीज		७,८४,९२६.५२
७,७२,६४९.०८	९) शाखा मेळ खाते (हेड ऑफिस खाते)		--
---	१०) जागा व इमारती (घसारा वजा जाता किंमत)		६१,४८,८७,०००.००
५५,०७,८३,३६२.१९			
१३,७२,२४,५७,८७२.५४	पुढील पानावर..		१४,०६,७४,३०,३७७.७९

दिनांक ३१/०३/२०२३ अखेरचा ताळेबंद

दि. ३१-३-२०२२	भांडवल व देणी		दि. ३१-३-२०२३
१३,१३,८८,७१,६६४.३८	मागील पानावरून		१३,४४,२३,८१,८६८.२९
७,७२,६४९.०८	६) कॉन्ट्रा एन्ट्रीज		७,८४,९२६.५२
---	७) शाखा मेळ खाते (हेड ऑफिस खाते)		३५,६०३.००
८७,६२,६८,४४७.६७	८) थकीत व्याज तरतूद		९३,८३,३८,१९२.३३
८४,७१,१३,५९७.६७	१. थकव्याज	९०,७४,८९,६६८.३३	
२,९१,५४,८५०.००	२. पिनल इंटरेस्ट सस्पेन्स	३,०८,४८,५२४.००	
४,६०,१४,८०२.००	९) देणे असलेले व्याज		३,९०,५५,७१२.००
१०,७५,१९,७४१.८१	१०) इतर देणी		१३,२४,४६,५०४.२२
---	अ) न नेलेला लाभांश	--	
४,९४,९४,५८५.६९	ब) अनामत खाते	६,७२,२८,५८२.२९	
---	क) शिक्षण व सहकार प्रचार फंड वर्गणी देणे	--	
५,८०,२५,१५६.१२	ड) किरकोळ देणी	६,५२,१७,९२१.९३	
---	११) निव्वळ नफा		--
--	चालू वर्षीचा नफा	--	
--	(+) मागील वर्षीचा शिल्लक नफा	--	
१४,१६,९४,४७,३०४.९४	एकूण		१४,५५,३०,४२,८०६.३६

कॉन्ट्रीन्जंट लायबिलिटीज :-

१) दाव्यातील रकम	:	रु.	२२,१९,७३५.००
२) बँक गॅरंटी	:	रु.	१०,८६,९२,११३.००
४) DEAF कडे वर्ग केलेली रकम	:	रु.	७,४५,१७,६२२.६३
५) इन्कम टॅक्स	:	रु.	६८,७४,३८४.००

आमच्या याच तारखेच्या अहवालास अनुसरून
M/s. KGB & J Associates
 Chartered Accountants
 चार्टर्ड अकौंटंट्स
 वैधानिक लेखापरीक्षक, कोल्हापूर
 स्थळ : कोल्हापूर दिनांक : २७/०६/२०२३

उ. वि. नायक
 मुख्य कार्यकारी अधिकारी

ग. ह. गाडगीळ
 अध्यक्ष

दिनांक ३१/०३/२०२३ अखेरचा ताळेबंद

दि. ३१-३-२०२२	मालमत्ता व येणी		दि. ३१-३-२०२३
१३,७२,२४,५७,८७२.५४	मागील पानावरून		१४,०६,७४,३०,३७७.७९
३,२०,४०,१७१.४४	११) इतर मालमत्ता (घसारा वजा जाता किंमत)		२,६१,२९,९२६.८५
२,००,४७,८८०.२८	१२) इतर येणी		३,०४,०३,३५४.३९
२१,४४,९६,८५८.००	१३) कर्ज वसुलीचे कामी ताब्यात घेतलेली		२५,४८,९८,७३८.००
२०,७३,९६,८५८.००	१. नॉन बँकिंग मालमत्ता	२४,७७,९८,७३८.००	
७१,००,०००.००	२. नॉन बँकिंग मालमत्ता क्लेम	७१,००,०००.००	
१८,०४,०४,५२२.६८	१४) निव्वळ तोटा		१७,४१,८०,४०९.३३
९,२५,९१,३७७.३०	चालू वर्षीचा तोटा	--	
---	(-) चालू वर्षीचा नफा	६२,२४,११३.३५	
८,७८,१३,१४५.३८	(+) मागील वर्षीचा तोटा	१८,०४,०४,५२२.६८	
१४,१६,९४,४७,३०४.९४	एकूण		१४,५५,३०,४२,८०६.३६

CA. श्री. द. खिरे
उपाध्यक्ष

सं. जो. पाटील
संचालक

सा. सु. घोंगडे
संचालक

CA. अ. वा. मानवी
संचालक

सं. पां. धामणगांवकर
संचालक

स. ने. मालू
संचालक

म. बा. कोरडे
संचालक

डॉ. र. शि. आरळी
संचालक

श्री. अ. तेलंग
संचालक

सौ. स्वा. मु. करंदीकर
संचालिका

CA. सा. श्री. फडके
संचालक (स्वीकृत)

ह. य. पाटील
संचालक

अॅड. र. र. चव्हाण
संचालक

सौ. अ. ज. आठवले
संचालिका

वि. प. चितळे
संचालक (स्वीकृत)

श्री. क. देशपांडे
संचालक

का. र. हरिदास
संचालक

र. वि. भाकरे
संचालक

दिनांक १/४/२०२२ ते ३१/०३/२०२३ अखेरचे नफा तोटा पत्रक

दि. ३१-३-२०२२	खर्च	दि. ३१-३-२०२३
६०,२१,९२,८५५.२४	१) व्याज दिलेले (ठेवीवरील व कर्जावरील)	५६,८७,५१,१२९.३९
२१,७४,४०,९२६.१०	२) पगार, भत्ते, प्रॉव्हीडंट फंड कॉन्ट्रीब्युशन, एम्प्लॉईज पेन्शन फंड कॉन्ट्रीब्युशन, लेबर वेलफेअर फंड कॉन्ट्रीब्युशन, जादा काम भत्ता इ.	२१,०२,७९,९५०.०५
६,०३,५११.२६	३) संचालक फी व भत्ते	७,४३,०८५.००
	अ) संचालक फी व भत्ते - रु. ३,६०,२४०.००	
	ब) संचालक मंडळ प्रवास खर्च व दैनिक भत्ता रु. ३,८२,८४५.००	
१,९३,५२,३०५.६९	४) भाडे, दिवाबत्ती, विमा, टॅक्सेस इ.	१,९४,९३,५५६.६७
७,४०,३८०.००	५) कायद्याबाबतचा खर्च	९,०३,५६४.००
२२,४४,२९१.९०	६) टपाल व दूरध्वनी	२७,७९,५०६.५५
५०,०९,१२७.३७	७) सी.बी.एस.लिज लाईन चार्जेस	५५,३०,९४८.७४
२९,५०,९०२.००	८) हिशोब तपासनीसाचा मुशाहिरा	२७,६१,२६१.८८
९४,८०,३६३.०९	९) मिळकतीवरील घसारा व दुरुस्ती खर्च	८४,९९,२१८.४३
३२,६४,५०२.५०	१०) छपाई, सादिलवार व जाहिरात	४९,८२,२८९.६२
२४,७२,४६४.००	११) बचतनिधी कमिशन	२६,८५,९४४.००
५८,०९,२७४.७१	१२) सामान्य खर्च	७५,६१,१६८.२६
१५,३५,७२८.३७	१३) वाहन खर्च	१८,४०,७९२.१५
१,३६,७६,४२५.००	१४) डिपॉझिट इन्शु. प्रिमियम	१,३१,३४,९६६.००
----	१५) सरकारी कर्जरोखे विक्रीतील तोटा	१,५१,९५,३५०.००
----	१६) गुंतवणूक पुनर्वर्गीकरणातील तोटा	२,६९,९७,४१०.००
१७,८५,१९,३१८.९४	१७) इतर खर्च व तरतूदी	२,७८,७८,८६९.९४
१,८४,६६,४८५.४४	अ) इतर खर्च - रु. २,२५,७८,८६९.९४	
१३,७७,५२,८३३.५०	ब) एन.पी.ए. तरतूद - रु. --	
----	क) इन्कमटॅक्स तरतूद- रु. --	
२,२३,००,०००.००	ड) गुंतवणूक घसारा निधी तरतूद रु. ५३,००,०००.००	
----	१८) नफा	६२,२४,११३.३५
१,०६,५२,९२,३७६.१७	एकूण	९२,६२,४३,१२४.०३

आमच्या याच तारखेच्या अहवालास अनुसरून

M/s. KGB & J Associates

Chartered Accountants

चार्टर्ड अकौंटंट्स

वैधानिक लेखापरीक्षक, कोल्हापूर

स्थळ : कोल्हापूर दिनांक : २७/०६/२०२३

उ. वि. नायक

मुख्य कार्यकारी अधिकारी

ग. ह. गाडगीळ

अध्यक्ष

दिनांक १/४/२०२२ ते ३१/०३/२०२३ अखेरचे नफा तोटा पत्रक

दि. ३१-३-२०२२	उत्पन्न	दि. ३१-३-२०२३
१०,६१,९३,७३०.५९	१) व्याज मिळालेले (कर्जावरील व गुंतवणूकीवरील)	८८,२५,४२,८०१.७५
२६,१५,८६४.२३	२) कमिशन व वटाव	४२,४१,०४६.८१
----	३) सबसिडी व देणगी	----
२,८४,०२०.००	४) नॉन बँकिंग मिळकतीच्या विक्री व्यवहारातील नफा	----
६,३६,०७,३८४.०५	५) इतर जमा	३,९४,५९,२७५.४७
९,२५,९१,३७७.३०	६) तोटा असल्यास	----
१,०६,५२,९२,३७६.१७	एकूण	९२,६२,४३,१२४.०३

CA. श्री. द. खिरे
उपाध्यक्ष

सं. जो. पाटील
संचालक

सा. सु. घोंगडे
संचालक

CA. अ. वा. मानवी
संचालक

सं. पां. धामणगांवकर
संचालक

स. ने. मालू
संचालक

म. बा. कोरडे
संचालक

डॉ. र. शि. आरळी
संचालक

शै. अ. तेलंग
संचालक

सौ. स्वा. मु. करंदीकर
संचालिका

CA. सा. श्री. फडके
संचालक (स्वीकृत)

ह. य. पाटील
संचालक

अॅड. र. र. चव्हाण
संचालक

सौ. अ. ज. आठवले
संचालिका

वि. प. चितळे
संचालक (स्वीकृत)

श्री. क. देशपांडे
संचालक

का. र. हरिदास
संचालक

र. वि. भाकरे
संचालक

A. Significant Accounting Policies

1. Basis of Accounting

The financial statements are prepared by following the Going Concern concept on historical cost convention under accrual system of accounting unless otherwise stated. These statements conform with the applicable statutory provisions, Accounting Standards (AS) issued by The Institute of Chartered Accountants of India and generally accepted accounting principles prevalent in the Banking Industry in India and Regulatory norms/guidelines prescribed by Reserve Bank of India and Banking Regulation Act 1949 and The Maharashtra Cooperative Societies Act 1960.

2. Use of Estimates

Preparation of the financial statements, in conformity with generally accepted accounting principles, requires management to make estimates and assumptions that affect the reported amounts of Assets and Liabilities, Revenues and Expenses and Disclosure of contingent liability at the date of the financial statements. Actual results could differ from those estimates. Management believes that the estimates used in the preparation of the financial statements are prudent and reasonable. Any revision to the accounting estimates is recognized prospectively.

3. CASH FLOW STATEMENT (Accounting Standard-03)

(Rs. in Lakhs)

Sr.No.	Particulars	2021-22	2022-23
A)	Cash Flow from Operating Activities		
	Net Profit for the year	-925.91	62.24
	Add / (Less) Adjustment for		
	Depreciation	85.83	73.55
	Revaluation Reserve	-49.48	644.50
	Profit on Sale of Asset		
	Asset Written off	6.93	0.02
	Adjustment for :		
	Increase / Decrease in Deposits	-6881.33	536.72
	Increase / Decrease in Reserves	1593.65	-32.12
	Increase / Decrease in Borrowings	0.00	1703.06
	Increase / Decrease in Branch Adjustments	0.00	0.36
	Increase / Decrease in Other Payables	1252.37	800.37
	Increase / Decrease in Loans	1335.19	-811.83
	Increase / Decrease in Investments	3369.19	6424.65
	Increase / Decrease in Other Receivables	-712.61	-1558.62
	Increase / Decrease in Other Stock	-0.31	1.01
	Increase / Decrease in Bank Deposits		-7891.01
	Net Cash Flow from Operating Activities (A)	-926.47	-47.11
B)	Cash Flow from Investing Activities		
	Purchase of Fixed Assets including Revaluation	-68.71	-5977.39
	Sale of Fixed Assets including Revaluation	54.61	5320.87
	Net Cash Flow from Investing Activities (B)	-14.11	-656.52

C)	Cash Flow from Financing Activities		
	Increase in Share Capital	93.27	182.96
	Payment of Dividend	0.00	0.00
	Net Cash Flow from Financing Activities {C}	93.27	182.96
D)	Net Cash Flow on Account of		
	Operating, Investing & Financing Activities (A + B + C)	-847.31	-520.67
	i) Cash & Cash equivalents at the beginning of the period	8317.14	7469.83
	ii) Cash & Cash equivalents at the end of the period	7469.83	6949.16

Note: Cash flow statement has been prepared under the indirect method set out in the Accounting Standard (AS) -3 " Cash Flow statements" issued by the institute of Chartered Accountants of India.

4. Fixed Assets and Depreciation (Accounting Standard -10)

- 4.1 Depreciation is recognized so as to write off the cost of assets (other than freehold land and properties under construction) less their residual values as per prescribed rate of depreciation, using the straight-line method.
- 4.2 Premises are revalued from time to time as per the valuation reports by registered Government Approved valuer as on the date of valuation. The surplus arising out of such revaluation (due to difference in written down value and fair market value on the date of valuation) is debited to premises account and correspondingly credited to revaluation reserve. Depreciation on account of revaluation of ownership premises has been reduced from revaluation reserve during the year.
- 4.3 Depreciation on tangible assets is as per the rates of depreciations prescribed by the Board.
- 4.4 Computer Hardware & Software is depreciated at rates prescribed by Reserve Bank of India on Straight Line Basis.

5. Revenue Recognition (Accounting Standard-09) :

- 5.1 Items of income and expenditure are accounted for on accrual basis.
- 5.2 Income from non-performing assets is recognized to the extent realized, as per the directives issued by RBI.
- 5.3 Interest on Government Securities, debentures and other fixed income securities is recognized on accrual basis. Income on discounted instruments is recognized over the tenor of the instrument on a straight-line basis.
- 5.4 Dividend and commission income is accounted on receipt basis.
- 5.5 Guarantee commission is recognized on pro-rata basis considering the tenure of guarantee.
- 5.6 Rental income with respect to premises and locker are recognized on receipt basis.

6. Investments (Accounting Standard-13)

6.1 Categorization of investment : In accordance with guidelines issued by RBI, the Bank classifies its investment portfolio into the following three categories:

- 'Held To Maturity'-Securities acquired by the Bank with the intention to hold till maturity.
- 'Held For Trading' - Securities acquired by the Bank with the intention to trade.
- 'Available For Sale' - Securities which do not fall within the above two categories are classified as 'Available for Sale'.

6.2 Classification of Investments: For the purpose of disclosure in the Balance Sheet, Investments are classified as required under Banking Regulation Act, 1949 and RBI guidelines as follows:— Government Securities, Other Trustee Securities, Shares in co-operative institutions, PSU Bonds, and other Investments.

6.3 Valuation of Investments :

- i) **'Held to Maturity'** - These investments are carried at their acquisition cost. Any premium on acquisition is amortized over the balance period to maturity, with a debit to Profit & Loss Account. The book value of security is reduced to the extent of amount amortized during the relevant accounting period.
- ii) **'Held for Trading'** - The individual scrip in the HFT category is marked to market at monthly interval. The net resultant depreciation in each classification (as mentioned in Para 6.1 above) is recognized in the Profit and Loss Account. Net appreciation, if any, is ignored.
- iii) **'Available for Sale'** - Each Central Govt./ Other approved Securities in this category is re-valued at the market price or fair value for each scrip. The resultant depreciation in this category is recognized in the profit and loss account. Net Appreciation, if any, is ignored. In case of shares and bonds and other investments, the scrip wise appreciation is ignored. Market value of government securities (excluding treasury bills) is determined on the basis of the price list published by RBI or the prices periodically declared by PDAI jointly with FBIL for valuation at year-end. In case of unquoted government securities market price or fair value is determined as per the rates published by FBIL. Treasury bills are valued at cost price.
- iv) Broken period interest on debt instruments is treated as a revenue item. Brokerage, commission etc. pertaining to investments paid at the time of acquisition is charged to revenue.

7. Employee Benefits (Accounting Standard-15):

7.1 Provident Fund:

Provident fund is a defined contribution plan and the contributions for the year in that respect made to Regional Provident Fund (P.F.) Commissioner are charged to Profit and Loss account.

7.2 Leave encashment

Casual Leave encashment is a short term compensated absence. Accordingly, the Bank has made provision of leave encashment on actual basis. Privileged Leaves are provided on actuarial basis to the extent of the payments likely to be made. With respect to medical leaves, as per the existing rules, same is granted only when the employee is retired from their service. As at the year end, the provision is made only for those employees who are retiring from their service in the month March. This procedure is consistently followed by bank from last 25 to 30 years.

7.3 Gratuity

Gratuity is a defined benefit plan. The Bank has Gratuity Fund for its employees under the Group Gratuity cum Life Assurance Scheme managed by Life Insurance Corporation of India. The bank has created trust for gratuity fund. The premiums as calculated and demanded by Life Insurance Corporation of India is paid and expensed out during the year.

8. Segment Reporting (Accounting Standard-17)

In accordance with the guidelines issued by Reserve Bank of India, the segments are ascertained as under.

Treasury includes all investment portfolio, profit/loss on sale of investments and money market operations. The expenses on this segment consist of interest on external borrowings as well as internal sources and depreciation/ amortization of premium on HTM category investments.

(Amount in ₹ Crore)

Business Segment	TREASURY		Corporate/ wholesale banking		Retail banking		Other banking		Total	
	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year
Revenue	5.95	7.11	-9.12	-3.28	-6.08	-3.21	0.00	0.00	-9.25	0.62
Segment Assets	503.26	517.92	546.3	464.37	364.21	453.72	0.00	0.00	1413.77	1436.01
Unallocated Assets	0.00	0.00	1.84	10.07	1.23	9.84	0.00	0.00	3.07	19.91
Total Assets	503.26	517.92	548.14	474.44	365.44	463.56	0.00	0.00	1416.84	1455.93
Segment liabilities	0.00	0.00	827.92	716.78	551.95	700.34	0.00	0.00	1379.87	1417.12
Unallocated liabilities	0.00	0.00	22.18	19.63	14.79	19.18	0.00	0.00	36.97	38.80
Total liabilities	0.00	0.00	850.1	736.41	566.74	719.52	0.00	0.00	1416.84	1455.93

9. Related party Disclosures (Accounting Standard-18) :

The Bank is a Co-operative Bank registered under the State Co-operative Societies Act, 1960 and there are no Related Parties requiring a disclosure under Accounting Standard 18 issued by The Institute of Chartered Accountants of India (ICAI) other than of the Key Management Personnel. There being only one CEO Shri. Ulhas Nayak. For the financial year 2022-23, in terms of RBI circular dated March 29, 2003, he being a single party coming under the category, no further details thereon are required to be disclosed.

10. Operating Leases (Accounting Standard-19):

The bank has cancellable operating leases. The disclosure is as under -

(Rs. in Lakhs)

Particulars	31.03.2022	31.03.2023
Future lease rental payable as at the end of the year		
Not later than one year	83.10	92.17
Later than one year and not later than five years	143.59	126.06
Later than five years	92.65	55.83
Total of minimum Lease Payments recognized in the Profit & Loss Account for the year	87.64	86.69

11. Earnings per share (Accounting Standard-20) :

Particulars	31.03.2022	31.03.2023
Net Profit / (loss) after income tax (Rs. in Lakhs)	(925.91)	62.24
numbers of shares	36972907	38802503
Nominal Value of Shares (Rs.)	10.00	10.00
EPS (Rs.)	(2.50)	0.17

12. Income Tax and Deferred Tax (Accounting Standard-22) :

12.1 Tax expenses comprise of Current and Deferred taxes. Current Income Tax is measured at the amount expected to be paid to tax authorities as per Income Tax Act, 1961. Deferred Tax reflects the impact of timing differences between taxable income and accounting income measured at tax rates applicable on the Balance Sheet date. Deferred Tax Assets are recognized only to the extent that there is reasonable certainty that sufficient future income will be available against which such deferred tax assets can be realized. Current taxes and Deferred Taxes are recognized as per the provisions of Income Tax Act 1961 and Accounting Standards - 22. Accounting for taxes income issued by ICAI.

12.2 Deferred Tax Assets

Sr. No.	Particulars	Amount (In Lakh)
1.	Deferred Tax Asset (As per Balance sheet)	20.59

13. Advances

13.1 In accordance with the guidelines issued by Reserve Bank of India, advances are classified as Standard, Substandard, Doubtful and Loss assets and required provision is made on such advances as per the norms issued by Reserve Bank of India from time to time.

In addition to provisions on Non- Performing Advances, general provisions are made on following categories of standard assets as per the RBI guidelines, as under :

Category	Provisions %
Direct advances to Agricultural and SME Sector	0.40%
Commercial and Real Estate Loans	1.00%
Commercial and Real Estate Loans - Residential Housing	0.75%
Other Standard Advances	0.40%

13.2 The overdue interest in respect of advances classified as Non-Performing Assets is made in accordance with the guidelines issued by the RBI.

13.3 As per the Board Resolution 3/6 dated 10-03-2016, recoveries in doubtful category loan accounts are apportioned in the following manner -

Recovery in the account classified in NPA Category	Principal	Interest
Doubtful – 1	50%	50%
Doubtful – 2	75%	25%
Doubtful – 3	100%	0%

14. Impairment of Assets

The carrying amount of assets is reviewed at each balance sheet date if there is any indication of impairment based on internal / external factors. An asset is impaired when the carrying amount of the assets exceeds the recoverable amount. An impairment loss is charged to the Profit and Loss Account in the year in which the asset is identified as impaired. An impairment loss recognized in prior accounting periods is reversed if there has been change in the estimate of the recoverable amount.

15. Provisioning and Contingent Liabilities

A provision is recognized when the bank has a present obligation as a result of past event; it is probable that outflow of resources will be required to settle the obligation, in respect of which a reliable estimate can be made. Provisions are not discounted to its present value and are determined based on the best estimate required to settle the obligation at the balance sheet date. These are reviewed at each balance sheet date and adjusted to reflect the current best estimates. Disclosure of a contingent liability is made when there is a possible obligation that arises from past events and the existence of which will be confirmed by the occurrence or non-occurrence of one or more uncertain future events beyond the control of the bank or a present obligation that arises from past events but it is not probable that an outflow of resources will be required to settle the obligation or a reliable estimate of the amount of the obligation cannot be made. Contingent Assets are neither recognized nor disclosed in the financial statements.

15.1 Details of Contingent Liabilities.

Sr. No.	Particulars	Amount (in Rs Lakhs) (31.03.22)	Amount (in Rs Lakhs) (31.03.23)
1.	Bank Guarantee	1058.49	1086.92
2.	(DEAF) 10 Year Inoperative Account Amount transfer to RBI	680.54	745.17
3.	Income Tax / TDS Demand	68.27	68.74
4.	Other disputed liabilities	284.26	22.19
	Total	2091.56	1923.02

16. Accounting for Goods and Services Tax

Goods and Services Tax (GST) has been implemented with effect from 01st July 2017, Accordingly, GST collected is accounted in GST Payable Account and GST Paid to Vendor is accounted in Input credit Receivable account. Out of the GST in Input credit receivable account, eligible Input tax credit (ITC) is availed as set-off. In case, eligible ITC remains unutilized, the same is carried forwarded and set off subsequently. The ITC on expenses which is not allowable to be set-off as per GST Law, is expensed out.

In case of Fixed Assets, eligible ITC of GST paid to the vendor is utilized against the amount of GST collected from the customers and the disallowed portion of ITC is added back to the value of respective assets.

Items of Income and expenses on which GST is applicable, accounted for net of GST.

18. Non- Banking Assets:

Details of non-banking assets purchased during the year (Amount in Crores)

	Particulars	2021-22	2022-23
i	No. of Assets purchased during the year	4	2
ii	NBA Purchase Value	3.99	4.02

19. Deferral of Election Expenses :

During the Financial Year 2022-2023, election of bank was held and total expenses incurred for the same was Rs 56.46 Lakhs. Total Tenure of board is 5 years. As a matter of policy consistently followed by the bank year on year, bank has amortized this expenditure over the reigning tenure of the Board i.e of Five years proportionately. In consonance with the same, 1/5th portion of the said expenses i.e. Rs 11.29 Lakhs has been expensed out during the year 2022-23 and remaining portion of the same has been carried forward in subsequent years. This is a deferred revenue expenditure and will be amortized over remaining period of Four years.

Chief Executive Officer

In Pursuant to RBI Circular No RBI /DOR/2021-22/83 DOR.ACC.REC.NO.45/21.04.018/ 2021-22 dated November 15, 2021 (and updated from time to time) the following are the disclosures as applicable to the bank

1. Regulatory Capital

a) Composition of Regulatory Capital

(Amount in ₹ Crore)

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
i)	Common Equity Tier 1 capital (CET 1)* / Paid up share capital and reserves@ (net of deductions, if any)	59.66	31.09
ii)	Additional Tier 1 capital*/Other Tier 1 capital@	4.66	0.00
iii)	Tier 1 capital(i+ ii)	64.32	31.09
iv)	Tier 2 capital	6.96	31.08
v)	Total capital(Tier1+Tier2)	71.28	62.17
vi)	Total Risk Weighted Assets (RWAs)	549.79	554.75
vii)	CET 1 Ratio (CET 1 as a percentage of RWAs)* / Paid-up share capital and reserves as percentage of RWAs@	10.85	5.60
viii)	Tier1 Ratio(Tier 1 capital as a percentage of RWAs)	11.70	5.61
ix)	Tier2 Ratio(Tier 2 capital as a percentage of RWAs)	1.27	5.60
x)	Capital to Risk Weighted Assets Ratio (CRAR) (Total Capital as a percentage of RWAs)	12.97	11.21
xi)	Leverage Ratio*	NA	NA
xii)	Percentage of the shareholding of a) Government of India b) State Government (specify name)\$ c) Sponsor Bank\$	NA	NA

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
xiii)	Amount of paid-up equity capital raised during the year	3.19	2.47
xiv)	Amount of non-equity Tier 1 capital raised during the year, Of which: Give list7 as per instrument type (perpetual non-cumulative preferenceshares, perpetual debt instruments, etc.). Commercial banks (excluding RRBs) shall also specify if the instruments are Basel II or Basel III compliant.	4.66 Perpetual Debt Instruments (PDI)	NA
xv)	Amount of Tier 2 capital raised during the year, of which Give list8 as per instrument type (perpetual non-cumulative preferenceshares, perpetual debt instruments, etc.). Commercial banks (excluding RRBs) shall also specify if the instruments are Basel II or Basel III compliant.	2.37 Perpetual Debt Instruments (PDI)	NA

b) Drawdown from Reserves

Name Of Reserve	Balance as at 31.03.2023	Amount Drawn Down during the FY-2022-23	Reason for such down of the Reserve if any
Special Bad Debt Fund (COVID-9)	0.59	0.25	Provision Reverted
Revaluation Reserve Fund	59.26	0.49	Depreciation on revalued portion of immovable properties
Medical Aid Fund	0.00	0.00*	Medical aid to staff drawn from Reserve is Rs. 15,000/-*
Technology Development Fund	0.54	0.04	Utilization for fund for technology purpose

2. Asset liability Management

Maturity pattern of certain items of assets and liabilities

(Amount in ₹ Crore)

	Day 1	2 to 7 days	8 to 14 days	15 to 30 days	31 days to 2 months	over 2 months and to 3 months	over 3 months and to 6 months	over 6 months and up to 1 year	over 1 year and up to 3 years	over 3 year and up to 5 years	over 5 years	Total 31-03-23
Deposits	25.47	17.17	16.64	26.97	44.53	52.13	141.06	307.37	412.85	31.88	29.28	1105.35
Advances	16.91	2.63	3.86	14.70	15.54	58.30	42.20	146.48	102.52	63.79	183.54	650.47
Investments	2.05	1.67	1.58	14.74	16.80	11.40	80.63	114.94	72.23	8.19	193.69	517.92
Borrowings	0.00			0.00			5.12	13.66				18.78
Foreign Currency assets	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Foreign Currency liabilities	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00

3. Investments a) Composition of Investment Portfolio As at 31/03/2023

(Amount in ₹ Crore)

	Investments in India						Investments outside India				Total Investments												
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and / or joint ventures	Others	Total investments in India	Government securities (including local authorities)	Subsidiaries and/or joint ventures	Others		Total Investments outside India											
Held to Maturity																							
Gross	244.16	0.00	0.22	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	244.38	
Less: Provision for non-Performing investments (NPI)	0.00	0.00	0.02	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.02	
Net	244.16	0.00	0.20	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	244.36	
Available for Sale																							
Gross	90.75	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	90.75	
Less: Provision for depreciation And NPI	5.03	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	5.03	
Net	85.72	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	85.72	
Held for Trading																							
Gross	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	
Less: Provision for depreciation And NPI	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	
Net	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	
Total Investments	334.91	0.00	0.22	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	335.13	
Less: Provision for non-Performing investments	0.00	0.00	0.02	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.02	
Less: Provision for depreciation And NPI	5.03	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	5.03	
Net	329.88	0.00	0.20	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	330.08	

As at 31/03/2022

(Amount in ₹ Crore)

	Investments in India							Investments outside India					Total Investments
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and / or joint ventures	Others	Total investments in India	Government securities (including local authorities)	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total Investments outside India		
Held to Maturity													
Gross	256.25	0.00	0.22	0.00	0.00	0.00	256.47	0.00	0.00	0.00	0.00	0.00	256.47
Less: Provision for non-Performing investments(NPI)	0.00	0.00	0.02	0.00	0.00	0.00	0.02	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.02
Net	256.25	0.00	0.20	0.00	0.00	0.00	256.45	0.00	0.00	0.00	0.00	0.00	256.45
Available for Sale													
Gross	142.90	0.00	0.00	0.00	0.00	0.00	142.90	0.00	0.00	0.00	0.00	0.00	142.90
Less: Provision for depreciation And NPI	4.52	0.00	0.00	0.00	0.00	0.00	4.52	0.00	0.00	0.00	0.00	0.00	4.52
Net	138.38	0.00	0.00	0.00	0.00	0.00	138.38	0.00	0.00	0.00	0.00	0.00	138.38
Held for Trading													
Gross	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Less: Provision for depreciation And NPI	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Net	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Total Investments	399.15	0.00	0.22	0.00	0.00	0.00	399.15	0.00	0.00	0.00	0.00	0.00	399.15
Less: Provision for non-Performing investments	0.00	0.00	0.02	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Less: Provision for depreciation And NPI	4.52	0.00	0.00	0.00	0.00	0.00	4.52	0.00	0.00	0.00	0.00	0.00	4.52
Net	394.63	0.00	0.20	0.00	0.00	0.00	394.63	0.00	0.00	0.00	0.00	0.00	394.63

b) Movement of Provisions for Depreciation and Investment Fluctuation Reserve (Amount in ₹ Crore)

	Particulars	Current Year	Previous Year
i)	Movement of provisions held towards depreciation on investments		
	a) Opening balance	4.52	2.29
	b) Add: Provisions made during the year	0.53	2.23
	c) Less: Write off / write back of excess provisions during the year	---	---
	d) Closing balance	5.05	4.52
ii)	Movement of Investment Fluctuation Reserve		
	a) Opening balance	0.80	0.80
	b) Add: Amount transferred during the year	--	--
	c) Less: Drawdown	--	--
	d) Closing balance	0.80	0.80
iii)	Closing balance in IFR as a percentage of closing balance of investments 13 in AFS and HFT/ Current category	0.88%	0.56%

c) Sale and transfers to/from HTM category

There has been shifting of securities from/to HTM category exceeding the 5% of HTM securities held as at the beginning of the year. However the same has been done under one time shifting as permissible to the bank vide board resolution dated 05th May 2022

d) Non-SLR investment portfolio

i) Non-performing non-SLR investments

(Amount in ₹ Crore)

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
a)	Opening balance	0.02	0.02
b)	Additions during the year since 1st April	0.00	0.00
c)	Reductions during the above period	0.00	0.00
d)	Closing balance	0.02	0.02
e)	Total provisions held	0.02	0.02

ii) Issuer composition of non-SLR investments

(Amount in ₹ Crore)

Sr. No.	Issuer	Amount		Extent of Private Placement		Extent of Below Investment Grade Securities		Extent of 'Unrated' Securities		Extent of 'Unlisted' Securities	
		Current year	Previous Year	Current year	Previous Year	Current year	Previous Year	Current year	Previous Year	Current year	Previous Year
a)	PSUs	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
b)	FIs	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
c)	Banks	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
d)	Private Corporate	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
e)	Subsidiaries/ Joint Ventures	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
f)	Others	0.22	0.22	NIL	NIL	Refer Note	Refer Note	0.22	0.22	0.22	0.22
g)	Provision held towards depreciation	0.02	0.02	NIL	NIL	Refer Note	Refer Note	0.02	0.02	0.02	0.02
	Total*	0.20	0.20	NIL	NIL	Refer Note	Refer Note	0.20	0.20	0.20	0.20

Note : With regard to the Non SLR Investments we are not having any information regarding their rating and such we have not provided any information as to "Below Investment Grade Securities".

e) Repo transactions (in face value terms)

(Amount in ₹ Crore)

Particulars	Minimum outstanding during the year	Maximum outstanding during the year	Daily average outstanding during the year	Outstanding as on March 31
i) Securities sold under repo				
a) Government securities				
b) Corporate debt securities	NIL	NIL	NIL	NIL
c) Any other securities				
ii) Securities purchased under reverse repo				
a) Government securities				
b) Corporate debt securities	NIL	NIL	NIL	NIL
c) Any other securities				

4. Asset quality

a) Classification of advances and provisions held

(Amount in ₹ Crore)

Particulars	Standard	Non-Performing				Total
	Total Standard Advances	Sub-standard	Doubtful	Loss	Total Non-Performing Advances	
Gross Standard Advances and NPAs						
Opening Balance	514.59	24.74	103.02	0	127.77	642.35
Add: Additions during the year					4.94	
Less: Reductions during the year*					27.03	
Closing balance	544.80	4.43	101.25	0	105.68	650.48
*Reductions in Gross NPAs due to:						
i) Up gradation					12.49	
ii) Recoveries (excluding recoveries from up graded accounts) (includes accounts converted in to NBA)					13.37	
iii) Technical/Prudential Write-offs					1.17	
iv) Write-offs other than those under(iii)above						
Provisions (excluding Floating Provisions)						
Opening balance of provisions held	2.88	2.47	86.87	0	89.34	89.34
Add: Fresh provisions made during the year					9.18	9.18
Less: Excess provision reversed/Write-off loans					9.34	9.34
Closing balance of provisions held	2.40	0.44	88.74	0	89.18	89.18
Net NPAs						
Opening Balance		22.27	16.15	0	38.42	
Add: Fresh additions during the year					3.99	
Less: Reductions during the year					25.91	
Closing Balance		3.99	12.51	0	16.50	
Floating Provisions						NIL
Opening Balance						NIL
Add: Additional provisions made during the year						NIL
Less: Amount drawn down during the year						NIL
Closing balance of floating provisions						NIL
Technical write-offs and the recoveries made thereon						
Opening balance of Technical/Prudential written -off accounts						NIL
Add: Technical/Prudential write-offs during the year						NIL
Less: Recoveries made from previously technical/prudential written-off Accounts during the year						NIL
Closing balance						NIL

Ratios (in Percent)	Current Year	Previous Year
Gross NPA to Gross Advances	16.25%	19.89%
Net NPA to Net Advances	2.94%	6.95%
Provision coverage ratio	84.39%	69.92%

a) Sector-wise Advances and Gross NPAs

Sr. No.	Sector	Current Year			Previous Year		
		Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in That sector	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in That sector
i)	Priority Sector						
a)	Agriculture and allied activities	52.50	19.03	36.25%	77.02	25.80	33.50%
b)	Advances to industries sector eligible as priority Sector lending	45.67	13.43	29.41%	64.63	13.25	20.50%
c)	Services	188.10	24.46	13.00%	137.77	33.94	24.64%
d)	Personal loans	110.49	1.07	0.97%	108.78	10.58	9.73%
	Sub Total (i)	396.76	58.00	14.62%	388.20	83.57	21.53%
ii)	Non-priority Sector						
a)	Agriculture and allied activities	13.54	5.48	40.47%	0.00	0.00	0.00%
b)	Industry	0.42	0.02	4.76%	0.41	0.00	0.00%
c)	Services	74.10	23.77	32.08%	0.00	0.00	0.00%
d)	Personal loans	165.65	18.40	11.11%	253.74	44.20	17.42%
	Sub Total (ii)	253.71	47.67	18.79%	254.15	44.20	17.39%
	Total (I + ii)	650.47	105.67	16.25%	642.35	127.77	19.89%

b) Overseas assets, NPAs and revenue

(Amount in ₹ Crore)

Particulars	Current Year	Previous Year
Total Assets	NA	NA
Total NPAs	NA	NA
Total Revenue	NA	NA

c) Particulars of resolution plan and restructuring

i) Details of accounts subjected to restructuring

(Amount in ₹ Crore)

		Agriculture and allied activities		Corporates (excluding MSME)		Micro, Small and Medium Enterprises (MSME)		Retail (excluding agriculture and MSME)		Total	
		Current year	Previous Year	Current year	Previous Year	Current year	Previous Year	Current year	Previous Year	Current year	Previous Year
Standard	Number of borrowers	0	0	0	0	0	0	0	2	0	2
	Gross Amount(₹ crore)	0	0	0	0	0	0	0	7.47	0	7.47
	Provision held(₹ crore)	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Sub-standard	Number of borrowers	0	0	0	0	0	0	0	0	0	0
	Gross Amount(₹ crore)	0	0	0	0	0	0	0	0	0	0
	Provision held(₹ crore)	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Doubtful	Number of borrowers	0	0	0	0	0	0	0	0	0	0
	Gross Amount(₹ crore)	0	0	0	0	0	0	0	0	0	0
	Provision held(₹ crore)	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Total	Number of borrowers	0	0	0	0	0	0	0	2	0	2
	Gross Amount(₹ crore)	0	0	0	0	0	0	0	7.47	0	7.47
	Provision held(₹ crore)	0	0	0	0	0	0	0	0	0	0

d) Fraud Accounts

	Current Year	Previous Year
Number of frauds reported	0	1
Amount involved in fraud (₹ crore)	0	Principal 7.00 Interest 4.44 Total 11.44
Amount of provision made for such frauds (₹ crore)	0	7.00
Amount of Unamortized provision debited from 'other reserves' as at the end of the year (₹ crore)	0	0

e) Disclosure under Resolution Framework for COVID-19-related Stress
Format for disclosures to be made half yearly starting September 30,2021 (Amount in ₹ Crore)

Type of borrower	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan - Position as at the end of the previous half-year (A)	Of (A), Aggregate debt that slipped into NPA during the half-year	Of (A) Amount written off during the half-year	Of (A) Amount paid by the borrowers during the half-year	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan - Position as at the End of this half-year
	Phase -1	30.09.2022			
Personal Loans	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Corporate persons*	1.97	1.97	0.00	0.00	0.00
Of which MSMEs	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Others	1.97	1.97	0.00	0.00	0.00
Total	1.97	1.97	0.00	0.00	0.00
	Phase - 1	31.03.2023			
Personal Loans	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Corporate persons*	0.00	0.00	0.00	0.00	2.91*
Of which MSMEs	0.00	0.00	0.00	0.00	2.91
Others	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Total	0.00	0.00	0.00	0.00	2.91
	Phase -2	30.09.2022			
Personal Loans	0.62	0.00	0.00	0.62	0.00
Corporate persons	6.52	0.00	0.00	0.03	6.49
Of which MSMEs	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Others	6.52	0.00	0.00	0.03**	6.49
Total	7.14	0.00	0.00	0.65	6.49
	Phase -2	31.03.2023			
Personal Loans	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Corporate persons*	6.49	0.00	0.00	0.02**	6.47
Of which MSMEs	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Others	6.49	0.00	0.00	0.00	6.47
Total	6.49	0.00	0.00	0.02	6.47

*Borrower who had been extended the benefit of covid 19 related stress resolution framework slipped into NPA during the financial year 2021-22. The amount reported is the outstanding balance after the account being upgraded as standard asset.

**The figure reported is the principle repaid component of the loan.

5. Exposures

a) Exposure to real estate sector

(Amount in ₹ Crore)

Category	Current year	Previous Year
i) Direct exposure		
a) Residential Mortgages - Lending fully secured by mortgages on residential property that is or will be occupied by the borrower or that is rented. Individual housing loans eligible for inclusion in priority sector advances shall be shown separately. Exposure would also include non-fund based (NFB) limits.	97.97	81.90
b) Commercial Real Estate - Lending secured by mortgages on commercial real estate (office buildings, retail space, multipurpose commercial premises, multifamily residential buildings, multi tenanted commercial premises, industrial or warehouse space, hotels, land acquisition, development and construction, etc.). Exposure would also include non-fund based (NFB) limits;	67.57	22.64
c) Investments in Mortgage - Backed Securities (MBS) and other securitized exposures -		
i. Residential	0.00	14.21
ii. Commercial Real Estate	-	-
ii) Indirect Exposure Fund based and non-fund based exposures on National Housing Bank and Housing Finance Companies.	-	-
Total Exposure to Real Estate Sector	165.54	118.75

b) Unsecured advances

(Amount in ₹ Crore)

Particulars	Current year	Previous Year
Total unsecured advances of the bank	9.41	10.64
Out of the above, amount of advances for which intangible securities such as charge over the rights, licenses, authority, etc. have been taken	0.00	0.00
Estimated value of such intangible securities	NA	NA

Note : Advances secured by Section 49 of MCS Act have been considered as Secured.

c) **Factoring exposures**

The Bank is not having any factoring exposure.

6. **Concentration of deposits, advances, exposures and NPAs**

a) **Concentration of deposits**

(Amount in ₹ Crore)

Particulars	Current year	Previous Year
Total deposits of the twenty largest depositors	78.68	73.42
Percentage of deposits of twenty largest depositors to total deposits of the bank	7.12%	6.67%

b) **Concentration of advances**

(Amount in ₹ Crore)

Particulars	Current year	Previous Year
Total advances to the twenty largest borrowers	190.17	166.58
Percentage of advances to twenty largest borrowers to total advances of the bank	29.24%	25.93%

c) **Concentration of exposures**

(Amount in ₹ Crore)

Particulars	Current year	Previous Year
Total exposure to the twenty largest borrowers/customers	100.35	102.27
Percentage of exposures to the twenty largest borrowers/customers to the total exposure of the bank on borrowers/customers	15.42%	15.92%

d) **Concentration of NPAs**

(Amount in ₹ Crore)

Particulars	Current year	Previous Year
Total Exposure to the top twenty NPA accounts	74.22	77.77
Percentage of exposures to the twenty largest NPA exposure to total Gross NPAs.	70.23%	61.07%

7. **Derivatives**

The bank has not entered in to any transactions in derivatives in current and previous year.

8. **Transfers to Depositor Education and Awareness Fund(DEA Fund)**

(Amount in ₹ Crore)

Sr. No.	Particulars	Current year	Previous Year
i)	Opening balance of amounts transferred to DEA Fund	6.81	5.92
ii)	Add: Amounts transferred to DEA Fund during the year	0.79	1.02
iii)	Less: Amounts reimbursed by DEA Fund towards claims	0.15	0.13
iv)	Closing balance of amounts transferred to DEA Fund	7.45	6.81

9. Disclosure of complaints

a) Summary information on complaints received by the bank from customers and from the Offices of Ombudsman 31

Sr. No.	Particulars	Current year	Previous Year
	Complaints received by the bank from its customers		
1.	Number of complaints pending at beginning of the year	0	0
2.	Number of complaints received during the year	5	4
3.	Number of complaints disposed during the year	5	4
3.1	Of which, number of complaints rejected by the bank	0	0
4.	Number of complaints pending at the end of the year	0	0
	Maintainable complaints received by the bank from Office of Ombudsman		
5.	Number of maintainable complaints received by the bank from Office of Ombudsman	0	0
5.1.	Of 5, number of complaints resolved in favour of the bank by Office of Ombudsman	0	0
5.2	Of 5, number of complaints resolved through conciliation/mediation/advisories issued by Office of Ombudsman	0	0
5.3	Of 5, number of complaints resolved after passing of Awards by Office of Ombudsman against the bank	0	0
6.	Number of Awards unimplemented within the stipulated time (other than those appealed)	0	0

Note: Maintainable complaints refer to complaints on the grounds specifically mentioned in Integrated Ombudsman Scheme, 2021 (Previously Banking Ombudsman Scheme, 2006) and covered within the ambit of the Scheme.

b) Top five grounds of complaints received by the bank from customers

Grounds of complaints, (i.e. complaints relating to)	Number of complaints pending at the beginning of the year	Number of complaints received during the year	% increase/ decrease in the number of complaints received over the previous year	Number of complaints pending at the end of the year	Of 5, number of complaints pending beyond 30 days
1	2	3	4	5	6
			Current Year		
Others	0	5	(250%)	0	0
Total	0	5	-----	0	0
			Previous Year		
Others	0	2	50%	0	0
Total	0	2	-----	0	0

10. Disclosure of penalties imposed by the Reserve Bank of India

During financial year, there were no penalties imposed upon bank under Banking Regulation Act 1949, Payment and Settlement Systems Act 2007 and Government Securities Act 2006 (for Bouncing of SGL)

11. Disclosures on remuneration

Name of the Managing Director / CEO	Shri. Ulhas Vitthal Nayak
Annual Remuneration	Rs. 21,43,500/-

12. Other Disclosures

a) Business ratios

	Particulars	Current year	Previous Year
i)	Interest Income as a percentage to Working Funds	6.87	7.21
ii)	Non-interest income as a percentage to Working Funds	0.34	0.53
iii)	Cost of Deposits	5.20	5.41
iv)	Net Interest Margin	2.76	2.17
v)	Operating Profit as a percentage to Working Funds	0.30	0.53
vi)	Return on Assets	0.05	NA being loss
vii)	Business (deposits plus advances) per employee (in ₹ crore)	6.73	6.13
viii)	Profit per employee (in ₹ crore)	0.0024	NA being loss

b) Banc assurance business

Particulars	Current Year	Previous Year
Income From Insurance Brokerage/ Commission.	0.37	0.20

c) Marketing and distribution

Income From Marketing & Distribution.	Nil	Nil
---------------------------------------	-----	-----

d) Disclosures regarding Priority Sector Lending Certificates (PSLCs)

PSCL Sold During the Year
NIL
PSCL Purchased During the Year
NIL

e) Provisions and contingencies

(Amount in ₹ Crore)

Provision debited to Profit and Loss Account	Current Year	Previous Year
i) Provisions for NPI	0.02	0.02
ii) Provision towards NPA	0.00	13.77
iii) Provision made towards Income tax	0.00	0.00
iv) Other Provisions and Contingencies (with details)	0.53	2.23
	(IDR)	(IDR)

f) Payment of DICGC Insurance Premium

Sr.No.	Particulars	Current Year	Previous Year
i)	Payment of DICGC Insurance Premium	1.31	1.36
ii)	Arrears in payment of DICGC premium	Nil	Nil

g) Disclosure of facilities granted to directors and their relatives

None of the directors have availed any credit facilities from the bank except loan against fixed deposit.

M/s. K G B & J ASSOCIATES

Chartered Accountants

CA Mukund Bhawe

Mem. No. 049124

FRN: 114849W

Date: 27/06/2023

Place: Kolhapur

UDIN: 23049124BGUFGM9178

Chief Executive officer

Independent Auditor's Report

(In compliance with Sec 81 of MCS Act, 1960, Rule 69(3) of MCS Rules and prescribed form N-1)

To,

The Members,

Sangli Urban Co.Op Bank Ltd. 404,
Khanbhag, Sangli, 416 416.

Ref : Appointment Letter Reference No HO/INSPECTION &
VIGILANCE/CEO/304/2022-23 Dated 13.09.2022

Report on the Consolidated Financial Statements as a Statutory Auditor

Opinion

1. We have audited the accompanying financial statements of the SANGLI URBAN CO - OPERATIVE BANK LIMITED, SANGLI ("the Bank") as at 31st March 2023 which comprise the Balance Sheet as at 31st March 2023 and the Profit & Loss account and Cash Flow Statement for the year then ended, and a summary of significant accounting policies and other explanatory information. The returns of 35 branches audited by us are incorporated in these financial statements.
2. In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us, except for the effects of matter described in the Basis for Opinion section & further elaborated in comments incorporated in LFAR, Part A, B & C of Statutory Audit, the aforesaid financial statements together with the notes thereon give the information required by the Banking Regulation Act, 1949 (A.A.C.S), the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, the Maharashtra Co-operative Societies Rules 1961 and the guidelines issued by National Bank for Agricultural and Rural Development (as applicable) and guidelines issued by Reserve Bank of India and Registrar of Co operative Societies, Maharashtra in the manner so required and give a true and fair view in conformity with the accounting principles generally accepted in India :
 - i) In case of Balance Sheet, of the state of affairs of the Bank as at 31st March, 2023.
 - ii) In the case of Statement of Profit and Loss Account of the Profit for the year ended on that date and
 - iii) In case of the cash flow statement, of the cash flows for year ended on that date.

Basis for Opinion

3. We conducted our audit in accordance with the Standards on Auditing (SAs) issued by Auditing and Assurance Standard Board (AASB) under the council of ICAI and to the extent applicable. Our responsibilities under those Standards are further described in the Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements section of our report. We are independent of the Bank in accordance with the Code of Ethics issued by the Institute of Chartered Accountants of India together with the ethical requirements that are relevant to our audit of the financial statements under the provisions of the relevant Acts and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with these requirements and the ICAI's Code of Ethics.
4. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our opinion.

Responsibilities of management and those charged with governance for the consolidated financial statements

5. The Bank's Board of Directors is responsible with respect to the preparation of these financial statements that give a true and fair view of the financial position, financial performance and cash flows of the bank prepared in accordance with the Banking Regulation Act, 1949 (as applicable to Co-operative Societies), the guidelines issued by Reserve Bank of India and the Registrar of Co-operative Societies, Maharashtra, the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 (as applicable) and generally accepted accounting principles in India so far as applicable to Bank including the accounting standards specified by ICAI. This responsibility also includes maintenance of adequate accounting records in accordance with the provisions of the Act for safeguarding of the assets of the Bank and for preventing and detecting frauds and other irregularities, selection and application of appropriate accounting policies, making judgements and estimates that are reasonable and prudent ; and design, implementation and maintenance of adequate internal financial controls, that were operating effectively for ensuring the accuracy and completeness of the accounting records, relevant to the preparation and presentation of the financial statements that give a true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

In preparing the financial statements, the Management is responsible for assessing the Bank's ability to continue as a going concern, disclosing, as applicable, matters related to going concern and using the going concern basis of accounting unless the Management either intends to liquidate the bank or to cease operations, or has no realistic alternative but to do so.

The Management is also responsible for overseeing the bank's financial reporting process.

Auditor's Responsibility for the Audit of the Financial Statements :

6. Our objectives are to obtain reasonable assurance about whether the financial statements as a whole are free from material misstatement, whether due to fraud or error, and to issue an Auditor's Report

that includes our opinion. Reasonable assurance is a high level of assurance, but is not a guarantee that an audit conducted in accordance with SA's will always detect a material misstatement when it exists. Misstatements can arise from fraud or error and are considered material if, individually or in the aggregate, they could reasonably be expected to influence the economic decisions of users taken on the basis of these financial statements.

As part of an audit in accordance with SAs, we exercise professional judgment and maintain professional skepticism throughout the audit. We also:

- * Identify and assess the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error, design and perform audit procedures responsive to those risks, and obtain audit evidence that is sufficient and appropriate to provide a basis for our opinion. The risk of not detecting a material misstatement resulting from fraud is higher than for one resulting from error, as fraud may involve collusion, forgery, intentional omissions, misrepresentations, or the override of internal control.
- * Obtain an understanding of internal control relevant to the audit in order to design audit procedures that are appropriate in the circumstances, but not for the purpose of expressing an opinion on the effectiveness of the entity's internal control.
- * Evaluate the appropriateness of accounting policies used and the reasonableness of accounting estimates and related disclosures made by management.
- * Conclude on the appropriateness of management's use of the going concern basis of accounting and, based on the audit evidence obtained, whether a material uncertainty exists related to events or conditions that may cast significant doubt on the Bank's ability to continue as a going concern. If we conclude that a material uncertainty exists, we are required to draw attention in our auditor's report to the related disclosures in the financial statements or, if such disclosures are inadequate, to modify our opinion. Our conclusions are based on the audit evidence obtained up to the date of our auditor's report. However, future events or conditions may cause the bank to cease to continue as a going concern.
- * Evaluate the overall presentation, structure and content of the financial statements, including the disclosures, and whether the financial statements represent the underlying transactions and events in a manner that achieves fair presentation. We communicate with those charged with governance regarding, among other matters, the planned scope and timing of the audit and significant audit findings, including any significant deficiencies in internal control that we identify during our audit. We also provide those charged with governance with a statement that we have complied with relevant ethical requirements regarding independence, and to communicate with them all relationships and other matters that may reasonably be thought to bear on our independence, and where applicable, related safeguards.

Report on other legal and Regulatory Matters

7. The Balance Sheet and Profit and Loss Account have been drawn up in Forms “A” and “B” respectively of the Third schedule to the Banking Regulation Act, 1949 and provisions of Maharashtra Co operative Societies Act, 1960 and the Maharashtra Societies rules, 1961.
8. Subject to the limitations of the Audit indicated in Paragraphs 1 to 6 above, and subject to our observations in Section A, B and C of the Main Audit Report and to the best of our knowledge and according to the information and explanation given to us and as shown by the books of the Bank and read together with the Notes to the accounts we report that:
 - a) We have obtained all the information and explanations which, to the best of our knowledge and belief, were necessary for the purpose of our audit and have found them to be satisfactory.
 - b) In our opinion, proper books of account as required by law have been kept by the bank so far as it appears from our examination of those books and proper returns adequate for the purpose of our audit received from the branches.
 - c) The transactions of the Bank, which have come to our notice, are within the powers of the Bank.
 - d) The Balance Sheet and Profit & Loss account dealt with by this report, are in agreement with the books of accounts and returns,
 - e) The Accounting standards adopted by the bank are consistent with those laid down by accounting principles generally accepted in India so far as applicable to bank, except for the accounting and disclosure of AS 10 & AS 26.
9. As per the information and explanations given to us and based on our examination of the books of account and other records, we have not come across material instances in respect of the details mentioned in the Rule 69(6) of The Maharashtra co –operative Societies Rules 1961
10. We further report that for the year under audit, the bank has been awarded “B” classification.

Place : Kolhapur
Date : 27.06.2023

M/s KGB & J ASSOCIATES
Chartered Accountants
Partner - CA Mukund K. Bhave
Mem. No. 049124 FRN – 114849W
UDIN : 23049124 BGUFGM9178

स्थितीदर्शक तक्ता

अ.क्र.	तपशील	३१/०३/२०२१	३१/०३/२०२२	३१/०३/२०२३
१)	सभासद संख्या	६३३४३	६३३३४	६४४५७
२)	वसूल भाग भांडवल	३६०४.०२	३६९७.२९	३८८०.२५
३)	एन.पी.ए.तरतूद	७६४७.६७	९०१८.३८	८९७६.९९
४)	इतर निधी	७२३३.३३	७४०६.७९	८०६०.५५
५)	एकूण निधी	१४८८१.००	१६४२५.१७	१७०३७.५४
६)	ठेवी	११६८७९.५३	१०९९९८.२०	११०५३४.९२
७)	गुंतवणूक	५३६९४.९१	५०३२५.७१	५१७९२.०७
८)	कर्जे	६५५७६.१७	६४२३५.४८	६५०४७.३१
९)	थकबाकी(शेकडा प्रमाण)	२१.४२%	२१.८४%	१७.१५%
१०)	बाहेरील कर्जे	--	--	१८७८.४२
११)	एस.यु.बी. लॉग टर्म डिपॉझीट्स	१२६८.०५	१२६८.०५	३८९.३८
११)	एस.यु.बी. पी.डी.आय. बॉन्ड्स	--	--	७०३.३०
१२)	एकूण उत्पन्न	११७९२.०८	९७३२.२३	९२६२.४३
१३)	नफा/तोटा (+/-)	(-) ८७८.१३	(-) १८०४.०४	(-) १७४१.८०
१४)	खेळते भांडवल	१३२३३४.६०	१२६७६४.०७	१२८४७१.०४
१५)	शाखा संख्या	३५	३५	३५
१६)	सेवक वर्ग	३०८	२८४	२६१
१७)	ऑडिट वर्ग	'ब'	'क'	'ब'

अग्रक्रम क्षेत्रास दिलेली कर्जे दिनांक ३१/०३/२०२३ अखेरची

अ.क्र.	तपशील	कर्जदार	कर्ज (रु. लाखांत)	एकूण कर्जाशी प्रमाण
१.	शेती व शेतीपूरक कर्जे	१२५७	५२४९.७२	८.०७%
२.	लघुउद्योग व्यवसाय	१०५	४५६७.४८	७.०२%
३.	व्यापारी कर्जे	४०३	९४११.६९	१४.४७%
४.	वाहतुक कर्जे	१०९	६३७.२५	०.९८%
५.	व्यावसायिक कर्ज	८२	७६८१.४७	११.८१%
६.	स्वतंत्र व्यावसायिक कर्जे	४१	१०७९.३७	१.६६%
७.	घर बांधकाम व घरदुरुस्ती कर्जे	३३४२	९८३१.४२	१५.११%
८.	शैक्षणिक कर्जे	४६८	४७३.७९	०.७३%
९.	अन्य प्रकारची कर्जे	४८३	७४४.३०	१.१४%
	एकूण	६२९०	३९६७६.४९	६०.९९%

दिनांक ३१ मार्च २०२३ अखेर बँकेचे संचालक व त्यांचे कुटुंबीय यांना दिलेल्या कर्जाची माहिती

अ.क्र.	तपशील	३१/०३/२०२२ ची बाकी	सन २०२२-२३ मधील वाटप	सन २०२२-२३ मधील वसूली	३१/०३/२०२३ ची बाकी	थकबाकी
	कर्जे (टर्मलोन)					
१)	संचालक	--	--	--	--	--
२)	कुटुंबीय	--	--	--	--	--
	* कॅश क्रेडिट/ओव्हर ड्राफ्ट					
१)	संचालक		नि	रं	क	
२)	कुटुंबीय		N	I	L	

के.वाय.सी./रि-के.वाय.सी. पूर्तता करणेबाबत

रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार खात्यावरील व्यवहारानुसार खात्याचे उच्च, मध्यम व अल्प असे जोखीम वर्गीकरण केले जाते व त्यानुसार खातेदारांनी दर २ वर्षे, ८ वर्षे व १० वर्षांनी के.वाय.सी. ची पूर्तता करून द्यावी लागते. बँकेच्या शाखांमार्फत खातेदारांकडे के.वाय.सी./रि-के.वाय.सी. ची पूर्तता करणेबाबत वारंवार पाठपुरावा केला जात आहे. जे खातेदार के.वाय.सी./रि-के.वाय.सी. पूर्तता करून देत नाहीत, अशा खात्यांचे व्यवहार प्रतिबंधित केले जातात. तसेच बँकेकडून दरवर्षी वर्षअखेरीस रु. २५०/- + जीएसटी चार्जेस आकारले जातात. तरी खातेदारांनी आपल्या के.वाय.सी./रि-के.वाय.सी. ची पूर्तता करून द्यावी. तसेच ओळख व पत्याच्या पुराव्यामध्ये बदल नसलेस तसे डिक्लेरेशन शाखेस द्यावे ही विनंती.

जाहीर निवेदन

सहकार कायद्यातील तरतूदीप्रमाणे व बँकेच्या पोटनियम क्र. १२ प्रमाणे सभासदांचे क्रियाशील व अक्रियाशील सभासद असे वर्गीकरण केलेले आहे. क्रियाशील सभासदांसाठी खालील अटीची पूर्तता होणे आवश्यक आहे.

- १) सभासदाने रु. १०/- चा एक याप्रमाणे किमान १५० भाग (रु. १,५०० /-) धारण करणे आवश्यक आहे.
- २) सभासदाची किमान रु. ७,००० /- ची ठेव बँकेकडे असली पाहिजे अथवा मागील सलग ५ वर्षांमध्ये किमान एकदा रु. १ लाख इतके कर्ज घेतले असले पाहिजे.
- ३) सभासद मागील सलग ५ वर्षांत किमान एका वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित असला पाहिजे.

वरील पैकी क्रमांक १ ची म्हणजे किमान भाग धारण करणेची पूर्तता आपण केलेली आहे. मात्र क्रमांक २ व क्रमांक ३ ची पूर्तता करणे आवश्यक आहे. सहकारी कायदा व पोटनियमातील तरतूदी लक्षात घेता सभासदांनी क्रियाशील सभासदांसाठी आवश्यक अटीची पूर्तता लवकरात लवकर करून सहकार्य करावे, ही विनंती.

सुरक्षित बँकिंग व्यवहार करण्यासाठी सूचना

- * आपल्या खात्यावर जमा, नावे होणाऱ्या व्यवहाराची माहिती मोबाईलवर एसएमएस अलर्टद्वारे कळविली जाईल, तसेच आपल्या खात्याचे स्टेटमेंट आपल्या इ-मेल (e-mail) वर पाठविणेसाठी आपण आपला मोबाईल नं. व इ-मेल ॲड्रेस (e-mail address) आपले खाते ज्या शाखेत आहे त्या शाखेत द्यावा.
- * आपले खाते शक्यतो जोड नावानेच उघडा.
- * बँकेतून पैसे काढताना पासबुक भरून घेऊन, खात्यावरील व्यवहारांचा मेळ घ्या.
- * आपले पासबुक किंवा चेकबुक गहाळ झाल्यास ताबडतोब बँकेला माहिती द्या.
- * आपली ठेव ठेवताना वारस नोंद करा व पुढील अडचणींपासून निश्चित रहा.
- * कर्जाचे हप्ते व इतर चार्जेस वेळेत भरा व दंडव्याज, व्याजावरील व्याज वाचवा.
- * आपला पत्ता बदलला असल्यास त्याची माहिती त्वरीत बँकेस द्या.
- * रिझर्व्ह बँकेच्या सूचनांप्रमाणे सर्व खातेदारांची के.वाय.सी. पूर्तता असणे अत्यावश्यक आहे. तरी खातेदारांनी शाखेच्या अधिकाऱ्यांना भेटून आपली के.वाय.सी. पूर्तता पूर्ण असलेची खात्री करून घ्यावी. यापुढे के.वाय.सी. पूर्ण असलेखेरीज खात्यावरून पैसे काढू दिले जाणार नाहीत/चेक पास केले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
- * व्यक्तिगत नवीन खाते उघडणेसाठी आवश्यक कागदपत्रे (के.वाय.सी. पूर्तता)
 १. फोटो-तीन (३) आयडेंटिटी कार्ड साईज. (लेटेस्ट)
 २. पत्ता व ओळख पुरावा-लाईट बील, फोन बील, निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसेन्स, पासपोर्ट, आधार कार्ड, सरपंच/आमदार/खासदार इत्यादी लोकप्रतिनीधी यांचे किंवा तलाठी/तहसिलदार/जिल्हाअधिकारी/शासकीय क्लासवन अधिकारी सारख्या (पब्लिक सर्व्हटस्) लोकसेवक यांनी दिलेले प्रमाणपत्र रजिस्टर्ड भाडेकरार प्रत, इत्यादीपैकी एक झेरॉक्स प्रत.
 ३. पॅन कार्ड झेरॉक्स प्रत.
 - * वरील झेरॉक्स प्रती प्रमाणित आवश्यक.
 ४. फर्म/संस्था/कंपनी/ट्रस्ट/इत्यादींची खाती उघडतेवेळी आवश्यक के.वाय.सी. माहितीसाठी बँकेचे अधिकारी/शाखाधिकारी यांना भेटावे.

शाखा वर्धापन दिन व ग्राहक मेळावा क्षणचित्रे



बँकेच्या चिंचवड शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री श्री. गिरीशजी प्रभूणे यांचा सत्कार करताना बँकेचे अध्यक्ष श्री. गणेश गाडगीळ, यावेळी उपस्थित संचालक श्री. रविंद्र भाकरे, सौ. अश्विनी आठवले, सरव्यवस्थापक श्री. वासुदेव दिवेकर श्री. चंद्रकांत पारखी.

बँकेच्या बारशी शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त ग्राहक श्री. पराग होतपट्टी यांना गृहकर्ज मंजूरी पत्र देताना बँकेचे अध्यक्ष श्री. गणेश गाडगीळ शेजारी उपस्थित संचालक श्री. सागर घोंगडे, श्री. कालिदास हरिदास, सौ. अश्विनी आठवले, शाखा सल्लागार श्री. नंदकुमार देशमुख व श्री. सुशम बंडेवार.



बँकेच्या भिलवडी शाखा वर्धापन-दिनानिमित्त सहा. पोलीस निरीक्षक श्री. नितीन सावंत हे 'सायबर सिक््युरिटी' या विषयावर ग्राहकांना मार्गदर्शन करताना शेजारी व्यासपीठावर अध्यक्ष श्री. गणेश गाडगीळ, संचालक श्री. विश्वास चितळे, श्री. एच. वाय. पाटील, श्री. मनोज कोरडे, उद्योगपती श्री. गिरीश चितळे, सौ. स्वाती करंदीकर, सरपंच सौ. विद्याताई पाटील.

शाखा वर्धापन दिन व ग्राहक मेळावा क्षणचित्रे



बँकेच्या मार्केटयाईड शाखेच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त मनोगत व्यक्त करताना उपाध्यक्ष सीए. श्री. श्रीपाद खिरे, व्यासपीठावर श्री. सनतकुमार आरवाडे, बँकेचे अध्यक्ष श्री. गणेश गाडगीळ, श्री. मनोहर सारडा, संचालक श्री. एच. वाय. पाटील व श्री. मनोज कोरडे, सल्लागार श्री. सुरेश हिडदुग्गी, श्री. संजय डोडिया

बँकेच्या विश्रामबाग शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त ग्राहक व उद्योजक श्री. श्रीकांत तारळेकर यांचा सत्कार करताना अध्यक्ष श्री. गणेश गाडगीळ, शेजारी सीए श्री. श्रीपाद खिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उल्हास नायक, शाखाधिकारी श्री. भालचंद्र बक्षी, श्री. प्रफुल्ल तारळेकर, शाखा सल्लागार श्री. रमेश सिंहासने व श्री. सुनील माणकापुरे.



बँकेच्या वसमत शाखा वर्धापन-दिनानिमित्त मनोगत व्यक्त करताना खातेदार श्री. विष्णु शिपूरकर शेजारी व्यासपीठावर अध्यक्ष श्री. गणेश गाडगीळ, संचालक सौ. अश्विनी आठवले, श्री. रविंद्र भाकरे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उल्हास नायक.

शाखा वर्धापन दिन व ग्राहक मेळावा क्षणचित्रे



बँकेच्या बीड शाखा वर्धापन-
दिनानिमित्त मनोगत व्यक्त करताना
श्री. विनायक महाराज पाटांगनकर
शेजारी व्यासपीठावर अध्यक्ष
श्री. गणेश गाडगीळ, संचालक
सौ. अश्विनी आठवले, मुख्य
कार्यकारी अधिकारी श्री. उल्हास
नायक, शाखाधिकारी श्री. अनिल
परळीकर, श्री. सत्यनारायण कासट.

बँकेच्या इस्लामपूर शाखा वर्धापन-
दिनानिमित्त मनोगत व्यक्त करताना संचालक
श्री. एच. वाय. पाटील व्यासपीठावर
संचालक श्री. मनोज कोरडे, श्री. कालिदास
हरिदास, श्री. रविंद्र भाकरे, सौ. सुनिता
कुलकर्णी व माजी उपनगराध्यक्ष
श्री. दादासो पाटील.



बँकेच्या बुधगांव शाखेच्या
वर्धापन दिनानिमित्त उपस्थित
सभासद, ग्राहक, हितचिंतक

बुधगांव शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त मनोगत व्यक्त करताना संचालक
श्री. मनोज कोरडे, शेजारी व्यासपीठावर सरपंच सौ. वैशाली विक्रम पाटील
संचालक श्री. शैलेंद्र तेलंग, सौ. स्वाती करंदीकर,
श्री. संजय धामणगांवकर, श्री. एच. वाय. पाटील, श्री. रविंद्र भाकरे व
शाखा सल्लागार डॉ. श्री. जयवंत पाटील, उपसरपंच श्री. अविनाश शिंदे.

शाखा वर्धापन दिन व ग्राहक मेळावा क्षणचित्रे



बँकेच्या माजलगाव शाखा वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन करताना बँकेचे अध्यक्ष श्री. गणेश गाडगीळ व संचालक व उपस्थित मान्यवर.



बँकेच्या वसमत शाखा वर्धापन-दिनानिमित्त बँकेच्या ग्राहक सौ. मीना नामदेव दळवी यांचा सत्कार करताना संचालिका सौ. अश्विनी आठवले. शेजारी अध्यक्ष श्री. गणेश गाडगीळ व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उल्हास नायक.

बँकेच्या परभणी शाखा वर्धापन दिनानिमित्त मनोगत व्यक्त करताना परभणी सराफ व सुवर्णकार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष श्री. सचिन अंबिलवादे, व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष श्री. गणेश गाडगीळ, संचालक श्री. रविंद्र भाकरे, सौ. अश्विनी आठवले, शाखा सल्लागार श्री. सुरेंद्र शहाणे व श्री. प्रभाकरराव देशमुख.





बँकेच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त नामवंत व्याख्याते डॉ. संजय उपाध्ये यांचे 'मन करा रे प्रसन्न' या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमावेळी उपस्थित श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी उपस्थित बँकेचे मा. अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ व श्रोतृवर्ग.



सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री मा. श्री. उदयजी जोशी यांनी बँकेस सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत करताना मा. अध्यक्ष श्री. गणेश गाडगीळ, डावीकडे उपाध्यक्ष सीए श्री. श्रीपाद खिरे, संचालक सर्वश्री मनोज कोरडे, सीए सागर फडके, एच. वाय. पाटील, कालिदास हरिदास, रविंद्र भाकरे, सौ. स्वाती करंदीकर, सौ. अश्विनी आठवले, सागर घोंगडे, उजवीकडे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उल्हास नायक, सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, प्रदेश संघटनमंत्री संजय परमणे, औदुंबर नाईक, चंद्रकांत धुळप, सरव्यवस्थापक श्री. वासुदेव दिवेकर.

बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्यपदी मा. श्री. जयंत काशिनाथ काकतकर यांची दि. ३१ मे २०२३ मे रोजी नियुक्ती झाली. त्यांचा सत्कार करताना बँकेचे अध्यक्ष मा. श्री. गणेश गाडगीळ, उपाध्यक्ष सीए श्रीपाद खिरे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य श्री. अशोक सावंत, श्री. श्रीपाद चितळे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उल्हास नायक.



कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळा क्षणचित्रे



बँकेच्या अधिकारी कर्मचारी वर्ग यांच्यासाठी कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी 'व्यवसाय वाढ' या विषयावर मार्गदर्शन करताना श्री. शैलेश कोतमिरेसाहेब (मा. अप्पर निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र) तसेच 'लव्ह वर्क अँड स्ट्रेस मॅनेजमेंट' या विषयावर मार्गदर्शन करताना प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ, जीवन विद्या मिशनचे डॉ. दिलीप पटवर्धन



प्रशिक्षण कार्यशाळेत मार्केटींग विषयावर मार्गदर्शन करताना संचालक संजय धामणगांवकर



बँकेच्या अधिकारी, कर्मचारी वर्ग यांच्यासाठी कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळा कार्यक्रमास उपस्थित अधिकारी व कर्मचारीवर्ग